

शैक्षणिक वर्ष २०२२-२३:

अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांमध्ये नवीन अभ्यासक्रम/विषय/विशेषस्तर विषय, अतिरिक्त तुकडी, नवीन विद्याशाखांना मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन आदेश क्रमांक: एनजीसी २०२२/(११६/२२)/मशि-४

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२

दिनांक: ८ ऑगस्ट, २०२२.

संदर्भ : (१) उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. एनजीसी-२०१७/(२०८/१७)/मशि-४, दि. १३.०९.२०१७.

(२) शासन अध्यादेश असाधारण क्रमांक ५९ दिनांक ३ ऑगस्ट, २०२२

शासन आदेश

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ आणि संदर्भाधीन दि.१३.०९.२०१७ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार राज्यातील अकृषि विद्यापीठांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी नवीन अभ्यासक्रम/ विषय/ विशेषस्तर विषय, अतिरिक्त तुकडी, नवीन विद्याशाखांचे प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे सादर केले आहेत. सदर प्रस्तावांची संदर्भाधीन शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांनुसार छाननी करण्यात आली. विद्यापीठांच्या शिफारशींच्या अनुषंगाने शासन स्तरावर केलेली छाननीनुसार पात्र ठरलेल्या प्रस्तावांना महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (४) (घ) व त्याखालील परंतुकान्वये शासनास प्राप्त अधिकारानुसार त्या महाविद्यालयाच्या परिसरातील उच्च शिक्षणाची मागणी व शैक्षणिक निकड लक्षात घेता अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयात खालील विवरणपत्रात नमूद केल्यानुसार नवीन अभ्यासक्रम/विषय/विशेषस्तर विषय, अतिरिक्त तुकडी, नवीन विद्याशाखांना खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून शासनाच्या प्रचलित कायम विनाअनुदान तत्वाच्या धोरणानुसार मंजूरी देण्यात येत आहे.

विवरणपत्र - अ

नवीन अभ्यासक्रम/ विषय/ विशेषस्तर विषय

अ.क्र.	क्र.	संस्थेचे/ महाविद्यालयाचे नांव	प्रस्तावित नवीन अभ्यासक्रम/विषय
		मुंबई विद्यापीठ, मुंबई	
१.	१.	डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे किर्ती एम. डुंगरसी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय काशीनाथ धुरु मार्ग, वीर सावरकर मार्ग, आगार बाजार जवळ, दादर (प), मुंबई- ४०० ०२८	नवीन अभ्यासक्रम १) एम. ए. (कम्युनिकेशन अँड जर्नलिझम) (०-६०)
२.	२.	खैरुल इस्लाम हायर एज्युकेशन सोसायटीचे महाराष्ट्र कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स २४६-ए, जहांगिर बोमन बेहराम रोड, मुंबई- ४०० ००८	नवीन अभ्यासक्रम १) एम. ए. (इंग्लीश) (०-६०) २) एम. ए. (बिझनेस इकॉनॉमिक्स) (०-६०) ३) एम. ए. (उर्दू) (०-६०)

			<p>४) बी कॉम. (अकाउंटिंग अँड फायनान्स)(०-६०)</p> <p>५) एम. कॉम. (अँडवान्स अकाउंटन्सी)(०-६०)</p> <p>६) एम. एस्सी. (एनॉलिटीकल केमिस्ट्री) (०-२०)</p> <p>७) एम. एस्सी. (झुलॉजी) (०-२०)</p> <p>८) एम. एस्सी (फिजीक्स इलेक्ट्रॉनिक्स) (०-२०)</p>
३.	३.	<p>महर्षी दयानंद एज्युकेशन सोसायटीचे महर्षी दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कामगार मंजील, २५, डॉ एस. एस. राव रोड, परेल, मुंबई- ४०० ०१२</p>	<p>नवीन अभ्यासक्रम</p> <p>१) एम. एस्सी (डेटा सायन्स) (०-२०)</p>
४.	४.	<p>अंजुमान-ई-इस्लामचे बॅरिस्टर ए. आर. अंतूले कॉलेज ऑफ लॉ बद्रुद्दिन तय्यबजी मार्ग, डॉ. डी. एन. रोड समोर, मुंबई- ४०० ००१</p>	<p>नवीन अभ्यासक्रम</p> <p>१)विधी (५ वर्षे) (०-६०)</p>
५.	५.	<p>निर्मल एज्युकेशन सोसायटीचे विद्या निकेतन कॉलेज ऑफ कॉमर्स पंत नगर, म्युनिसिपल स्कुल नं २, आचार्य अत्रे मैदानासमोर, घाटकोपर (पू), मुंबई- ४०० ०७५</p>	<p>नवीन अभ्यासक्रम</p> <p>१) बी. कॉम. (बँकिंग अँड इन्शुरन्स) (०-६०)</p> <p>२) एम. कॉम. (अँडवान्स अकाउंटन्सी) (०-६०)</p>
६.	६.	<p>रिक्खी दयाराम अँड शेट हस्साराम नॅशनल कॉलेज कॉमर्स आर्ट्स अँड कॉमर्स अँड वाशुईमुल असोमोल सायन्स कॉलेज लिंकिंग रोड, बांद्रा (पू), मुंबई- ४०० ०५०</p>	<p>नवीन अभ्यासक्रम</p> <p>१) एम. ए. (इकोनॉमिक्स) (०-६०)</p> <p>२) एम. ए. (सायकॉलॉजी) (०-६०)</p> <p>३) एम.कॉम (बिझनेस मॅनेजमेंट) (०-६०)</p> <p>४) एम. कॉम . (अडवान्स अकाउंटन्सी)(०-६०)</p> <p>५) सायन्स (डिप्लोमा इन कॅम्पाटिंग अँड परफ्युमरी टेक्नॉलॉजी)</p> <p>६) एम. एस्सी (बॉटनी) (०-२०)</p> <p>७) एम. एस्सी (फिजीक्स) (०-२०)</p> <p>८) एम. एस्सी (डेटा सायन्स) (०-२०)</p>

७.	७.	रामजी असर विद्यालयाचे लक्ष्मीचंद गोलवाला कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्स एम. जी. रोड, घाटकोपर (पू), मुंबई- ४०० ०७७	नवीन अभ्यासक्रम १) एम. कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट) (०-६०)
८.	८.	भावना ट्रस्ट ज्युनियर अँड डिग्री कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स प्लॉट नं ५, सुंदर बाग, व्ही. एन. पुरव मार्ग, ईस्टन फ्लॉय ओवर जवळ, देवनार, मुंबई- ४०० ०८८	नवीन अभ्यासक्रम १) बी. कॉम (अकाउंटिंग अँड फायन्सास) (०-६०) २) एम. कॉम. (अॅडवान्स अकाउंटन्सी (०-६०)
९.	९.	महात्मा नाईट डिग्री कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स फायर ब्रिगेड समोर, एस. टी. रोड, चेंबूर नाका, मुंबई- ४०० ०७१	नवीन अभ्यासक्रम १) एम. कॉम. (अॅडवान्स अकाउंटन्सी (०-६०)
१०.	१०.	श्रीमती दुर्गादेवी शर्मा चॅरीटेबल ट्रस्टचे चंद्रभान शर्मा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स पवई विहार, मुंबई- ४०० ०७६	नवीन अभ्यासक्रम १) बी. एस्सी (डेटा सायन्स) (०-६०) २) एम कॉम (अॅडवान्स अकाउंटन्सी) (०-६०) ३) एम. एस्सी (इफोरमेशन टेक्नॉलॉजी)(०-२०)
११.	११.	बंटस संघाचे एस. एम. शेटी कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड मॅनेजमेंट स्टडीज एस. एम. शेटी हाय स्कुल अँड ज्यु. कॉलेज, हिरानंदानी कॉम्प्लेक्स जवळ, पवई, मुंबई- ४०० ०७६	नवीन अभ्यासक्रम १) बी एस्सी (डेटा सायन्स) (०-६०)
१२.	१२.	रितंबरा विश्व विद्यापीठाचे मालिनी किशोर संघवी वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय निर्मलादेवी अरुण कुमार आहुजा मार्ग, जे व्ही पी डी स्कीम, विले पार्ले (प), मुंबई- ४०० ०४९	नवीन अभ्यासक्रम १) बी. ए. (फिल्म टेलिव्हिजन अँड न्यु मिडीया प्रोडॅक्शन) (०-६०)
१३.	१३.	मातोश्री कानबाई लालबाई अँड मोतीबाई लोहाना कन्याशाळा व बालिकागृहाचे बी. एल. अमलानी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्स अँड मातोश्री मानकेबाई रंचोडदास नथवाणी कॉलेज ऑफ आर्ट्स प्लॉट नं यु/९, एन. एस. रोड नं ६, जेव्हीपीडी स्कीम, जोगर्स पार्क, विले पार्ले (प), मुंबई- ४०० ०५६	नवीन अभ्यासक्रम १) बी कॉम (०-१ २०) २) एम ए (इकोनॉमिक्स) (०-६०) ३) एम ए (सायकोलॉजी) (०-६०)

१४.	१४.	श्री विले पार्ले केळवाणी मंडळाचे प्रवीण गांधी कॉलेज ऑफ लॉ ८ वा मजला, मीठीबाई कॉलेज कॅम्पस, भक्ती वेदांत स्वामी मार्ग, विले पार्ले (प), मुंबई- ४०० ०६०	नवीन अभ्यासक्रम १) एल एल एम (०-६०) २) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर लॉ (०-६०)
१५.	१५.	अर्थव एज्युकेशन ट्रस्टचे अर्थव कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी सर्वे नं २६३, प्लॉट नं ८-१२, मालाड मार्वे रोड, चारकोप नाका, मालाड (प), मुंबई- ४०० ०९५	नवीन अभ्यासक्रम १) बी एस्सी. (डेटा सायन्स) (०-६०)
१६.	१६.	मालाड कांदिवली एज्युकेशन सोसायटीचे एम. के. ई. एस. कॉलेज ऑफ लॉ भविष्या भारत कॅम्पस, एस. व्ही. रोड, मालाड (प), मुंबई - ४०० ०६४	नवीन अभ्यासक्रम १) एल एल एम (०-६०)
१७.	१७.	कांदिवली एज्युकेशन सोसायटीचे श्री जयंतीलाल एच पटेल लॉ कॉलेज भोगीलाल फादिया रोड, कांदिवली (प), मुंबई- ४०० ०६७	नवीन अभ्यासक्रम १) डिप्लोमा कोर्स इन टॅक्सेशन लॉ
१८.	१८.	निर्मल एज्युकेशन सोसायटीचे निर्मल डिग्री कॉलेज ऑफ कॉमर्स ४ था मजला, बी. एम. सी. स्कुल बिल्डींग, एम. जी रोड, बोरा कॉलनी जवळ, कांदिवली (प), मुंबई- ४०० ०६७	नवीन अभ्यासक्रम १) बी कॉम (बँकिंग अँड इन्शुरन्स) (०-६०) २) बी कॉम (फायन्यान्शियल मार्केट्स) (०-६०) ३) एम कॉम (अॅडवॉन्स अकाउंटन्सी) (०-६०)
१९.	१९.	समाजोन्नती शिक्षण संस्थेचे कॉमर्स कॉलेज लोकमान्य टिळक रोड, गोखले कॉलेज जवळ, गोरार्ई, बोरीवली (प), मुंबई- ४०० ०९१	नवीन अभ्यासक्रम १) बी कॉम (बँकिंग अँड इन्शुरन्स) (०-६०) २) बी कॉम (फायन्यान्शियल मार्केट्स) (०-६०) ३) बी कॉम (अकाउंटिंग अँड फायन्यास) (०-६०) ४) बी एम एस (०-६०)
२०.	२०.	सेंट पॉल कॉलेज, अशेलपाडा, ता. अंबरनाथ, पो. उल्हासनगर, जि. ठाणे- ४२१ ००४	नवीन अभ्यासक्रम १) एम. कॉम. (अॅडवॉन्स अकाउंटन्सी) (०-६०) २) एम. कॉम. (बिजनेस मॅनेजमेंट) (०-६०)

२१.	२१.	आर्दश विद्या प्रसारक संस्थेचे आर्दश कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्स कुळगाव- बदलापूर म्युनिसिपल कौन्सिल ऑफिस जवळ, बदलापूर (पू), जि ठाणे- ४२१ ५०३	नवीन अभ्यासक्रम १) बी एस्सी (०-१२०)
२२.	२२.	हबीब एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीचे एम एस कॉलेज ऑफ लॉ हबीब एज्युकेशनल कॅम्पस, एम एच मोहानी रोड, कौसा, मुंब्रा, जि. ठाणे- ४०० ६१२	नवीन अभ्यासक्रम १) एल एल एम (०-६०)
२३.	२३.	ज्ञानसाधनाचे सतिश प्रधान ज्ञान साधना कला, वाणिज्य आणि कला महाविद्यालय ऑफ ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ज्ञानसाधना मार्ग, ठाणे- ४०० ६०४	नवीन अभ्यासक्रम १) एम. एस्सी (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (०-२०)
२४.	२४.	श्री राहुल एज्युकेशन सोसायटीचे श्री के. एल. तिवारी डिग्री कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अँड सायन्स २६६/७, २६८/१, २६८/२ कनाकिया पार्क, मिरा रोड (पू), जि-ठाणे- ४०१ १०७	नवीन अभ्यासक्रम १) एम. ए. (एज्युकेशन) (०-६०) २) एम कॉम (बिझनेस कम्युनिकेशन) (०-६०) ३) एम कॉम (अडवान्स अकाउंटन्सी) (०-६०)
२५.	२५.	श्री राहुल एज्युकेशन सोसायटीचे श्री के एल तिवारी कॉलेज ऑफ लॉ २६६/७, २६८/१, २६८/२ कनाकिया पार्क, मिरा रोड (पू), जि-ठाणे- ४०१ १०७	नवीन अभ्यासक्रम १) एल एल एम (०-६०)
२६.	२६.	के. एम. अग्रवाल कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अँड सायन्स अग्रवाल कॉलेज- पडगा रोड, गणशेरे, ता. कल्याण, जि. ठाणे- ४२१ ३०१	नवीन अभ्यासक्रम १) एम एस्सी (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (०-२०)
२७.	२७.	मैत्रेय बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे जी. के. एस. कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अँड सायन्स सरकारी दवाखान्याजवळ, मिलकेट्री शाळेसमोर, खडवली (पू), ता. कल्याण, जि. ठाणे- ४२१ ६०५.	नवीन अभ्यासक्रम १) एम. ए (इंग्लीश) (०-६०)
२८.	२८.	दि साऊथ इंडियन असोसिएशनचे (रजि) दि एस. आय. ए. कॉलेज ऑफ हायर एज्युकेशन प्लॉट ८८, एमआयडीसी, रेसिडेन्शियल एरिया, जिमखाना रोड, डोबिवली (पू), जि. ठाणे- ४२१ २०३	नवीन अभ्यासक्रम १) एम कॉम (अडवान्स अकाउंटन्सी) (०-६०) २) एम कॉम (बँकिंग अँड फायन्यास) (०-६०)

२९.	२९.	जान्हवीज मल्टी फाउंडेशनचे वंदे मातरम कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अँड सायन्स दिवा वसई रेल्वे रुट, कोपर गाव, कोपर (प), विष्णू नगर, डोबिवली, जि. ठाणे - ४२१ २०२	नवीन अभ्यासक्रम १) एम ए (इतिहास) (०-६०) २) एम एस्सी (ऑर्गॅनिक केमिस्ट्री) (०-२०) ३) एम एस्सी (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (०-२०)
३०.	३०.	ओस्वाल शिक्षण अँड राहत संघ संचालित मानसी भरत गडा डिग्री कॉलेज ऑफ कॉमर्स, भिवंडी रोड रेल्वे स्टेशन जवळ, महावीर चौक, अंजूर फाटा, भिवंडी, जि. ठाणे- ४२१ ३०५	नवीन अभ्यासक्रम १) बी कॉम (फायन्यान्सियल मार्केट्स) (०-६०)
३१.	३१.	स्वयंम सिध्दी मित्र संघाचे डिग्री कॉलेज सोनादेवी कंपाउंड, ऑक्ट्रॉय नाक्याजवळ, कल्याण - भिवंडी रोड, वसई दिवा रेल्वे रुट, भिवंडी, जि. ठाणे- ४२१ ३०२	नवीन अभ्यासक्रम १) एम कॉम (अॅडव्हान्स अकाउंटन्सी) (०-६०)
३२.	३२.	जन विकास मंडळाचे मोहनलाल रायचंद मेहता कॉलेज ऑफ कॉमर्स, दिवली मा कॉलेज ऑफ सायन्स, अमृतलाल रायचंद मेहता कॉलेज ऑफ आर्टस, डॉ आर टी दोशी कॉलेज ऑफ कॅम्प्युटर सायन्स प्लॉट नं ९, सेक्टर १९, ऐराली, नवी मुंबई- ४०० ७०८	नवीन अभ्यासक्रम १) एम एस्सी (अॅनलिटीकल केमिस्ट्री) (०-२०)
३३.	३३.	सहज जीवन एज्युकेशन ट्रस्टचे आर. व्ही. पटेल कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड आर्टस प्लॉट ९, सेक्टर ४४, सीवूड (प), नेरुळ, नवी मुंबई- ४०० ७०६	नवीन अभ्यासक्रम १) बी एम एस (०-६०) २) बी कॉम (अकाउंटिंग अँड फायन्यास) (०-६०) ३) बी एस्सी (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (०-६०)
३४.	३४.	एस. पी. मोरे ज्ञानम फाउंडेशन पनवेल संचालित एस. पी. मोरे कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अँड सायन्स मु. पो. धामणी, ता. पनवेल, जि रायगड	नवीन अभ्यासक्रम १) बी एस्सी (हॉस्पिटलिटी स्टडीज) (०-६०)
३५.	३५.	शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सुंदरराव मोरे आर्टस अँड कॉमर्स कॉलेज पोलादपुर, जि. रायगड- ४०२ ३०३	नवीन अभ्यासक्रम १) एम एस्सी (ऑर्गॅनिक केमिस्ट्री) (०-२०)
३६.	३६.	सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे लॉ कॉलेज, खारेखुरण रोड, ता व जि पालघर - ४०१ ४०४	नवीन अभ्यासक्रम १) डिप्लोमा कोर्स इन टॅक्शेसन लॉ

३७.	३७.	चिमा पाटील शिक्षण संस्थेचे कल्याणी पाटील डिग्री कॉलेज धानीव, पोस्ट पेल्हार, नालासोपारा (पू), ता. वसई, जि. पालघर- ४०१ २०८	नवीन अभ्यासक्रम १) बी कॉम (अकाउंटिंग अँड फायन्यास) (०-६०) २) बी एम एस (०-६०) ३) बी एस्सी (इन्फारेमेशन टेक्नॉलॉजी) (०-६०)
३८.	३८.	आर. ए. शिक्षण संस्थेचे रेकॉन व्युमन डिग्री कॉलेज ऑफ कॉमर्स आर एन नगर, आर एन रोड, शालीमार ईस्टेट च्या मागे, नालासोपारा (पू), ता. वसई, जि पालघर-४०१ २०९	नवीन अभ्यासक्रम १) बी कॉम (बँकिंग अन्ड इन्शुरन्स) (०-६०)
३९.	३९.	लेट श्री विष्णू वामन ठाकूर चॅरीटेबल ट्रस्टचे विवा कॉलेज ऑफ लॉ न्यू कॅम्पस, विवा कॉलेज रोड, विरार (प), जि. पालघर - ४०१ ३०३	नवीन अभ्यासक्रम १) एल एल एम (०-६०)
४०.	४०.	गोखले एज्युकेशन सोसायटीचे एन बी मेहता (वलवडा) सायन्स कॉलेज आचार्य भिसे विद्यानगरी, बोर्डी ता. आणि जि. पालघर- ४०१ ७०३	नवीन अभ्यासक्रम १) बी कॉम (अकाउंटिंग अँड फायन्यास) (०-६०)
४१.	४१.	हबीब एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटीचे एम एस कॉलेज ऑफ लॉ देवघर, ता. वाडा, जि पालघर- ४०१ ४०४	नवीन अभ्यासक्रम १) एल एल एम (०-६०)
४२.	४२.	आयडियल कॉलेज ऑफ लॉ मु. पो. पोशेरी, ता. वाडा, जि. पालघर - ४२१ ३०३	नवीन अभ्यासक्रम १) एल एल एम (०-६०)
४३.	४३.	वाडा निर्मिती एज्युकेशनल सोसायटीचे वाडा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड सायन्स वाडा-परळी रोड, हरसोळे, मु. पो. वाडा, ता. वाडा, जि. पालघर- ४२१ २०२	नवीन अभ्यासक्रम १) बी एस्सी (डेटा सायन्स (०-६०)
४४.	४४.	दापोली एज्युकेशन सोसायटीचे दापोली अर्बन बँक सिनियर कॉलेज दापोली, ता. दापोली, जि. रत्नागिरी-४१५ ७१२	नवीन अभ्यासक्रम १) बी एम एस (०-६०) २) एम कॉम (अॅडवॉन्स अकाउंटन्सी) (०-६०) ३) एम एस्सी (मायक्रो-बायोलॉजी) (०-२०)
४५.	४५.	सहजीवन शिक्षण संस्थेचे श्रीमती इंदिरा महादेव बेहेरे कॉलेज ऑफ आर्ट्स, श्रीमान चंदूलाल शेट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड श्रीमती शोभनाताई चंदूलाल शेट कॉलेज	नवीन अभ्यासक्रम १) बी एम एम (०-६०) २) एम कॉम (अॅडवॉन्स अकाउंटन्सी) (०-६०)

		ऑफ सायन्स, मु. पो खोंडे, ता. खेड, जि. रत्नागिरी- ४१५ ७०९	३) एम एस्सी (ऑर्गनिक केमिस्ट्री) (०-२०)
४६.	४६.	ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्ञानदीप कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स खेड-खोंडे रोड, भडगाव, ता. खेड, जि. रत्नागिरी- ४१५ ७०९	नवीन अभ्यासक्रम १) बी एस्सी (हॉस्पिटलिटी स्टडीज) (०-६०) २) एम कॉम (अडवन्स अकाउंटन्सी) (०-६०)
४७.	४७.	महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्थेचे आनंदीबाई रावराणे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज वैभववाडी, जि. सिंधुदूर्ग- ४१६ ८१०	नवीन अभ्यासक्रम १) एम एस्सी (एनॉलिटीकल केमिस्ट्री) (०-२०)
४८.	४८.	अंजूमन-ए-ईस्लामचे अकबर पीरबाँय कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्स मौलाना शौकत अली रोड, दोन टाकी जवळ, मुंबई-४०० ००८	नवीन अभ्यासक्रम १) बी. कॉम (ट्रॅव्हल अँड टुरिझम) (०-६०) २) बी. कॉम (अकाउंटिंग अँड फायन्यास) (०-६०) ३) बी. एस्सी (डेटा सायन्स) (०-६०) ४) एम. कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट) (०-६०)
४९.	४९.	बंटस संघ मुंबईचे अण्णा लीला कॉलज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्स अँड शोभा जयराम शेटी कॉलेज फॉर बीएमएस, शशी मोनमोहन शेटी हायर एज्युकेशन कॉम्प्लेक्स, बंटारा भवन मार्ग समोर, कुर्ला (पू), मुंबई- ४०० ०७०	नवीन अभ्यासक्रम १) एम. एस्सी. (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (०-२०)
५०.	५०.	रामजी असर विद्यालयाचे लक्ष्मीचंद गोलवाला कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्स, एम. जी. रोड, घाटकोपर (पू), मुंबई- ४०० ०७७	नवीन अभ्यासक्रम १) बी. कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट) (०-६०)
५१.	५१.	तुलसी शिक्षण प्रसारक मंडळाचे आर्दश नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कस्तुरी विद्यालय कॅम्पस, दत्त मंदीर रोड, भांडूप (प), मुंबई- ४०० ०७८	नवीन अभ्यासक्रम १) बी. कॉम (बॅकिंग अँड इन्शुरन्स) (०-६०) २) बी. कॉम (अकाउंटिंग अँड फायन्यास) (०-६०) ३) बी. एम. एस. (०-६०)
५२.	५२.	चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीचे एन. जी. आचार्य अँड डी. के. मराठे कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स	नवीन अभ्यासक्रम १) एम. ए. (इकोनॉमिक्स) (०-६०)

		सुभाष नगर जवळ, एन. जी. आचार्य मार्ग, चेंबूर, मुंबई- ४०० ०७१	२) एम. ए. (सायकोलॉजी) (०-६०) ३) बी. एस्सी. (डेटा सायन्स) (०-६०)
५३.	५३.	श्री नारायण गुरु कॉलेज ऑफ कॉमर्स, पी. एल. लोखंडे मार्गद्व चेंबूर, मुंबई- ४०० ०८९	नवीन अभ्यासक्रम १) बी. ए. (इकोनॉमिक्स)(०-६०) २) बी. एस्सी.(डेटा सायन्स) (०-६०) ३) एम. एस्सी (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (०-२०)
५४.	५४.	मारवाडी विद्यालय संचालित श्रीमती कमलादेवी गौरीदत्त मित्तल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, नाहर नगर, लिब्रटी गार्डनच्या समोर, मालाड (प.), मुंबई- ४०० ०६४	नवीन अभ्यासक्रम १) बी. कॉम (अक्चुरीयल स्टडीज) (०-६०)
५५.	५५.	चिल्ड्रन वेलफेर सेंटरचे कॉलेज ऑफ लॉ मार्वे रोड, एचडीएफसी बँकेसमोर, ऑरलेम बावडी स्टॉप, मालाड (प), मुंबई- ४०० ०६४	नवीन अभ्यासक्रम १) एल. एल. एम. (०-६०)
५६.	५६.	महाराष्ट्र शैक्षणिक व आरोग्य विद्यानगरीचे साकेत लॉ कॉलेज विद्यानगरी, गट क्र. ३२६, मौजे कांबारे, पो. आवरे, शहापूर- किन्हवली रोड, ता. शहापूर, जि. ठाणे- ४२१ ६०१	नवीन अभ्यासक्रम १) विधी (५ वर्षे) (०-६०) २) एल. एल. एम. (०-६०)
५७.	५७.	शेठ टी जे एज्युकेशन सोसायटीचे शेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला कॉलेज ऑफ कॉमर्स अँड शेठ जयंतीलाल त्रिभुवनदास ठक्कर ठाणावाला कॉलेज ऑफ आर्ट्स, जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या मागे, खारकर आळी, ठाणे (प)- ४०० ६०१	नवीन अभ्यासक्रम १) एम. ए. (सायकोलॉजी) (०-६०) २) एम. ए. (ईकॉमर्स) (०-६०) ३) बी एस्सी (डेटा सायन्स) (०-६०) ४) एम. एस्सी (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (०-२०)
५८.	५८.	कल्याण ज्ञानराज माउली शिक्षण मंडळाचे अर्चिवर्स कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट (नाईट कॉलेज) न्यु हाय स्कूल पुढे, मल्हार नगर, जोशी बाग, संतोषी माता मंदीर रोड, कल्याण (प), जि. ठाणे- ४२१ ३०१	नवीन अभ्यासक्रम १) एम. कॉम (बिझनेस मॅनेजमेंट) (०- ६०)
५९.	५९.	प्रिती अँकडमी लॉ कॉलेज कल्याण- मुरबाड रोड, म्हारळ, ता. कल्याण,	नवीन अभ्यासक्रम १) एल एल एम (०-६०)

		जि. ठाणे- ४२१ १०३	
६०.	६०.	राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे स्वामी विवेकानंद नाईट कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स छत्रपती भवन, आयरे रोड, दत्त नगर, डोबिवली (पू), जि. ठाणे- ४२१ २०१	नवीन अभ्यासक्रम १) एम. कॉम (अॅडवॉन्स अकाउंटन्सी) (०-६०)
६१.	६१.	सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे सोनोपंत दांडेकर आर्टस कॉलेज, व्ही. एस. आपटे कॉमर्स अँड एम. एस. मेहता सायन्स कॉलेज खारेखूरण रोड, ता. व जि. पालघर- ४०१ ४०४	नवीन अभ्यासक्रम १)बी. कॉम (फायन्यायिशायल मार्केट्स) (०-६०) २)एम. ए. (इकोनॉमिक्स) (०-६०) ३)एम. ए. (भूगोल) (०-६०) ४) एम. ए. (सायकोलॉजी) (०-६०) ५) एम. एस्सी (इन्फोरमेशन टेक्नालॉजी) (०-२०)
६२.	६२.	ज्ञानोदया एज्युकेशन ट्रस्टचे ज्ञानोदया डिग्री कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स, कोल्ही चिचोटी, कामन रोड, वसई, जि. पालघर - ४०१ २०८	नवीन अभ्यासक्रम १) एम. कॉम (अॅडवॉन्स अकाउंटन्सी) (०-६०) २) एम. एस्सी (ऑर्गॅनिक केमिस्ट्री) (०-२०)
६३.	६३.	के. एल. ई. सोसायटीचे सायन्स अँड कॉमर्स कॉलेज प्लॉट नं २९, सेक्टर-१, कळंबोली, जि. रायगड- ४१० २१८	नवीन अभ्यासक्रम १) एम ए.(पब्लिक रिलेशन) (०-६०) २) एम. एस्सी . (इन्फोरमेशन टेक्नालॉजी) (०-२०) ३) एम. एस्सी. (ऑर्गॅनिक केमिस्ट्री) (०-२०)
६४.	६४.	महात्मा एज्युकेशन सोसायटीचे पिल्लाई एचओसी कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स पिल्लाई एचओसीएल एज्युकेशनल कॅम्पस, एचाओसी कॉलनी, रसायनी, ता. खालापूर, जि. रायगड- ४१० २०७	नवीन अभ्यासक्रम १) एम. एस्सी (फिजिक्स) (०-२०)
६५.	६५.	माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अशोकदादा साबळे लॉ कॉलेज, जिल्हा न्यायालयाशेजारी, जुने माणगाव, ता. माणगाव, जि. रायगड- ४०२ १०४	नवीन अभ्यासक्रम १) विधी (५ वर्षे) (०-६०) २) एल एल एम (०-६०)
६६.	६६.	कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेचे टी. बी. कदम कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड	नवीन अभ्यासक्रम १) एम. एस्सी (एनेलिटीकल केमिस्ट्री) (०-२०)

		कॉमर्स खेड, मु. पो. भरणे, ता. खेड, जि. रत्नागिरी- ४१५ ६२१	
६७.	६७.	संत राजूळ महाराज कॉलेज एस. एन. देसाई चौक, ता. कुडाळ, जि. सिंधुदूर्ग- ४१६ ५२०	नवीन अभ्यासक्रम १) एम. एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) (०-२०)
		श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई.	
६८.	१.	द सार्वजनिक एज्युकेशन सोसायटी, श्रीमती पी.एन.दोशी वुमेन्स कॉलेज, कामा लेन, घाटकोपर (पश्चिम)- ४०० ०८६	नवीन अभ्यासक्रम एम.एस्सी.हयुमन डेव्हलपमेंट
६९.	२.	शहिद शिक्षण प्रसारक मंडळ, शहिद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, तिटवे, ता. राधानगरी, जि.कोल्हापूर - ४१६ २०८.	नवीन अभ्यासक्रम एम.एस्सी केमिस्ट्री एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी
७०.	३.	संघर्ष शहरी व ग्रामीण विकास संस्था, लातूर जानकी महाविद्यालय अंबेजोगाई रोड, वाकी नदी, यशवंत कॉलेज बिल्डिंग, अहमदपूर, जि. लातूर - ४१३ ५१५.	नवीन अभ्यासक्रम बी. डिझाईन बी.एस्सी. (सी.एल.एस.)
७१.	४.	श्री. मन्मथस्वामी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बीड एकलव्य महाविद्यालय, सातारा परिसर, औरंगाबाद , ता. जि.औरंगाबाद - ४३१ ०१०.	नवीन अभ्यासक्रम बी.एस्सी. होम सायन्स
७२.	५.	दृष्टी समाजसेवी संस्था, वर्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, हुळकेशर रोड, नागपूर, जि. नागपूर - ४४० ०३२.	नवीन अभ्यासक्रम बी.एस्सी. होम सायन्स बी. डिझाईन
		सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.	
७३.	१.	रयत शिक्षण संस्था राधाबाई काळे कला, वाणिज्य आणि शास्त्र, महिला महाविद्यालय पत्ता: तारकपूर बस स्टॅण्ड मागे ता.- अहमदनगर जि- अहमदनगर पिनकोड: ४१४००१	नवीन अभ्यासक्रम/ विषय एम.कॉम.(बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशन) - विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. झुलॉजी -
७४.	२.	श्री भगवान प्रतीष्ठाण, नाथनगर, पाथर्डी न्यू भगवान आर्ट्स, कॉमर्स अॅड सायन्स कॉलेज, तनपुरवाडी पाथर्डी पत्ता: तनपुरवाडी ता पाथर्डी जिल्हा अहमदनगर ता.: पाथर्डी जि: अहमदनगर पिनकोड: ४१४१०२	नवीन अभ्यासक्रम/ विषय विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. अॅनलिटिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री
७५.	३.	कै. म्हतारबा लक्ष्मण पा. आहेर प्रतिष्ठान सिताई कला, वाणिज्य व विज्ञान	नवीन अभ्यासक्रम/ विषय बी.ए. - मराठी, भूगोल

		महाविद्यालय मु. कुरकुंडी, पो. - धारगांव, ता. - संगमनेर, जि. अहमदनगर	बी.कॉम - कॉस्ट अँड वर्क्स अंकाऊटींग बी.कॉम- बँकीग अँड फायनांस
७६.	४.	शिर्डी साई रूरल इन्स्टिट्यूट कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पत्ता: मु पो- राहाता ता:राहता जि:अहमदनगर पिनकोड-४२३ १०७	नवीन अभ्यासक्रम/ विषय - विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. अनलिटिकल केमिस्ट्री वाणिज्य व व्यवस्थापन - बी.बी.ए. - विशेष स्तर विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी. (बॉटनी, झुलॉजी)
७७.	५.	प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था पद्मश्री विखे पाटील आर्ट्स, सायन्स व कॉमर्स महाविद्यालय प्रवरानगर पत्ता: मु. पो. लोणी ता.: राहता जि: अहमदनगर पिनकोड: ४१३७१३	नवीन अभ्यासक्रम/ विषय वाणिज्य व व्यवस्थापन - बी.बी.ए.
७८.	६.	प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था वीमेन कॉलेज ऑफ होम साइन्स एंड बी सी ए पत्ता: लोणी , तालुका - राहता जिल्हा - अहमदनगर ता.: राहता जि: अहमदनगर पिनकोड: ४१३७१३	नवीन अभ्यासक्रम/ विषय विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी (कॉम्प्युटर ऑप्लिकेशन)
७९.	७.	अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर श्री मुलिकादेवी महाविद्यालय, निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर	नवीन अभ्यासक्रम/ विषय बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स
८०.	८.	दि फ्रेंड्स ऑफ दि डिप्रेस्ड लिंग शेवगाव निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, ता.शेवगाव, जि. अहमदनगर	नवीन अभ्यासक्रम/ विषय बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स बी.ए. - अर्थशास्त्र, इंग्रजी, इतिहास, हिंदी बी.कॉम - कॉस्ट अँड वर्क्स अकाउन्टींग, बिझनेस अँडमिनिस्ट्रेशन
८१.	९.	सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पत्ता: ता.: संगमनेर जि: अहमदनगर पिनकोड: ४२२६०५	नवीन अभ्यासक्रम/ विषय विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. अनलिटिकल केमिस्ट्री, झुलॉजी बी.सी.ए. विषय -वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम. (रीसेंट अँडव्हानसेस इन अकाउंटिंग टॅक्सेशन अँड ऑडिटिंग,

			<p>अडवान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन, बिजनेस फायनान्स, स्पेशलाइज़्ड एरीयाज इन अकाउंटिंग, बिजनेस टॅक्स असेसमेंट अँड प्लॅनिंग, रिसर्च मेथॉडॉलॉजी अँड बिजनेस, बिजनेस अँडमिनिस्ट्रेशन, बिजनेस इथिक्स अँड प्रोफेशनल व्हॅल्युज, कॅपिटल मार्केट अँड फायनांसिअल सर्विसेस, बिजनेस अँडमिनिस्ट्रेशन) इलिमेंट्स ऑफ नॉलेज मॅनेजमेंट, फायनांसिअल अर्नॅलिसिस अँड कंट्रोल, (बिजनेस अँडमिनिस्ट्रेशन) फायनांसिअल मॅनेजमेंट, (बिजनेस अँडमिनिस्ट्रेशन) ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल इकॉनॉमिक एनवायरमेंट, (बिजनेस अँडमिनिस्ट्रेशन) ऑर्गनायजेशनल बिहेविअर - (बिजनेस अँडमिनिस्ट्रेशन) प्रोडक्शन अँड ऑपरेशन मॅनेजमेंट, (बिजनेस अँडमिनिस्ट्रेशन) प्रोजेक्ट वर्क, प्रोजेक्ट वर्क्स, (बिजनेस अँडमिनिस्ट्रेशन) रिसेंट अड्वान्स इन बिजनेस अँडमिनिस्ट्रेशन, स्पेशलाइज़्ड ऑडिटिंग</p>
८२.	१०.	<p>प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था कला,वाणिज्य,विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय पत्ता: मु. पो. आशवी खूदं ता.संगमनेर जि.अहमदनगर ता.: संगमनेर जि: अहमदनगर पिनकोड: ४१३७३८</p>	<p>नवीन अभ्यासक्रम/ विषय विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. अनलिटिकल केमिस्ट्री, बी.एस्सी. (मॅथेमॅटिक्स)</p>
८३.	११.	<p>मराठा विद्या प्रसारक समाज कला व वाणिज्य महाविद्यालय, वडनेर भैरव पत्ता: कला व वाणिज्य महाविद्यालय, वडनेर भैरव ता.: चांदवड जि: नाशिक पिनकोड: ४२३१११</p>	<p>नवीन अभ्यासक्रम/ विषय वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम.(बिजनेस अँडमिनिस्ट्रेशन) - विशेष स्तर मानवविज्ञान - बी.ए. - इंग्रजी, भूगोल बी.कॉम. - कॅास्ट अँड वर्क्स</p>

			अकाउंटिंग, बी.कॉम. बँकिंग अँड फाइनेन्स -
८४.	१२.	श्री. नेमीनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम श्री. नेमीनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम (जैन गुरुकुल) संचालित, कर्मवीर केशवलालजी हरकचंदजी आबड कला, श्रीमान मो.गि.लोढा वाणिज्य आणि श्रीमान पी. एच्. जैन विज्ञान महाविद्यालय, चांदवड पत्ता: नेमीनगर चांदवड ता.: चांदवड जि: नाशिक पिनकोड: ४२३१०१	नवीन अभ्यासक्रम/ विषय - विज्ञान व तंत्रज्ञान - सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क, सर्टिफिकेट कोर्स इन मशरूम कल्चिवेशन, सर्टिफिकेट कोर्स इन : अँडव्हान्स टेक्नीक्स फॉर इन्स्युमेंट ऑफ प्लॅट ग्रोथ अँड हेल्थ यूजिंग सॉईल माइक्रोऑर्गेनिज्मस, सर्टिफिकेट कोर्स इन : क्रोमेटोग्राफिक टेक्नीक्स फॉर डिजाइनिंग फोरेन्सिक अँड इंडस्ट्रियल अप्लिकेशन्स, सर्टिफिकेट कोर्स इन एंबेडेड सिस्टिम, सर्टिफिकेट कोर्स इन पर्सनल कॉम्प्युटर मॅटेनेन्स, डिप्लोमा इन अकाउंटिंग अँड टॅक्सेशन - विषय -मानवविज्ञान - बी. ए. डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज, मानसशास्त्र, समाजशास्त्र वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. - कॉम्प्युटर कॉन्सेप्ट्स अँड अप्लिकेशन, इन्ड्युरन्स ट्रान्सपोर्ट अँड टूरिसम - एम.कॉम. - अँडव्हान्स मार्केटिंग - विशेष स्तर वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. - मार्केटिंग मॅनेजमेंट विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी. यक्रोबायोलॉजी
८५.	१३.	देवला एजुकेशन सोसाइटी कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पत्ता: देवळा, ता.: देवळा जि: नाशिक पिनकोड: ४२३१०२	नवीन अभ्यासक्रम/ विषय वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम. विशेष स्तर मानवविज्ञान - बी.ए. - राज्यशास्त्र
८६.	१४.	श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ उमराणे तालुका देवळा जिल्हा नाशिक माननीय तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमराणे तालुका देवळा जिल्हा नाशिक पत्ता: उमराणे ता.: देवळा जि: नाशिक पिनकोड: ४२३११०	विशेष स्तर मानवविज्ञान - बी.ए. - इतिहास, मराठी, राज्यशास्त्र - शिफारस वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. - बँकिंग अँड फाइनेन्स, - विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी. (केमिस्ट्री, बॉटनी)
८७.	१५.	मराठा विद्या प्रसारक समाज कला व वाणिज्य महाविद्यालय खेडगाव पत्ता:	विशेष स्तर मानवविज्ञान - बी.ए. - इंग्रजी, भूगोल वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. -

		मु.पो.खेडगाव, ता.दिंडोरी जिल्हा. नाशिक ता.: दिंडोरी जि: नाशिक पिनकोड: ४२२२०५	कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग, बी.कॉम. बँकिंग अँड फाइनान्स -
८८.	१६.	मराठा विद्या प्रसारक समाज केपीजी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज इगतपुरी जि नाशिक पत्ता: टाके घोटी जवळ मुंबई आग्रा रोड इगतपुरी ता.: इगतपुरी जि: नाशिक पिनकोड: ४२२४०३	नवीन अभ्यासक्रम/ विषय विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी- अॅनालिटिकल केमिस्ट्री विशेष स्तर विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी. (फिजिक्स)
८९.	१७.	नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक कै बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय पत्ता: साने गुरजी नगर जेल रोड नाशिक रोड ता.: नाशिक जि: नाशिक पिनकोड: ४२२१०१	विशेष स्तर वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम. अॅडव्हान्स मार्केटिंग
९०.	१८.	मराठा विद्या प्रसारक समाज के.टी.एच.एम महाविद्यालय पत्ता: शिवाजीनगर, ता.: नाशिक जि: नाशिक पिनकोड: ४२२००२	नवीन अभ्यासक्रम/ विषय विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी. - ब्लॅंडेड
९१.	१९.	मराठा विद्या प्रसारक समाज कगदा मोरे कला वाणिज्य वि- निफाड पत्ता: निफाड ता निफाड जि नाशिक(महाराष्ट्र) पिनकोड ४२२३०३ ता.: नाशिक जि: नाशिक पिनकोड: ४२२३०३	नवीन अभ्यासक्रम/ विषय विज्ञान व तंत्रज्ञान - बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स विशेष स्तर वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम. - अॅडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टम्स -
९२.	२०.	मराठा विद्या प्रसारक समाज एस.व्ही.के.टी. कॉलेज पत्ता: लॅम रोड देवळाली कॅम्प ता.: नाशिक जि: नाशिक पिनकोड: ४२२४०१	नवीन अभ्यासक्रम/ विषय मानवविज्ञान - एम.ए. - मानसशास्त्र विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - माइक्रो बायोलॉजी, ऑर्गॅनिक केमिस्ट्री - वाणिज्य व व्यवस्थापन - बी.बी.ए (हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम मॅनेजमेंट) विज्ञान व तंत्रज्ञान - बी.सी.ए. , पी.जी.डिप्लोमा इन डाटा स्कीएके, विशेष स्तर मानवविज्ञान - बी.ए. - मराठी विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी. (मॅथेमॅटिक्स)
९३.	२१.	युथ एजुकेशन अँड वेलफेर सोसाइटी नॅशनल सीनियर कॉलेज, नाशिक पत्ता: मौलाना आज़ाद रोड सारडा नाशिक	नवीन अभ्यासक्रम/ विषय विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी.

		सारडा सर्कल, ता.: नाशिक जि: नाशिक पिनकोड: ४२२००१	मानवविज्ञान - एम.ए. - इंग्रजी, उर्दू वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम. विशेष स्तर मानवविज्ञान - बी.ए. - राज्यशास्त्र
९४.	२२.	मराठा विद्या प्रसारक समाज कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पत्ता: उत्तमनगर ता.: नाशिक जि: नाशिक पिनकोड: ४२२००८	विशेष स्तर वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम. अड्वॅन्स्ड कॅास्ट अकाउंटिंग अँड कॅास्ट सिस्टम्स -
९५.	२३.	मराठा विद्या प्रसारक समाज ,नाशिक म.वि.प्र. समाजाचे कला,विद्यान व वाणिज्य .महाविद्यालय ओझर कालेज (मिग) पत्ता: टिळकनगर ओझर(मिग) ता.: निफाड जि: नाशिक पिनकोड: ४२२२०६	नवीन अभ्यासक्रम/ विषय वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम.
९६.	२४.	मराठा विद्या प्रसारक समाज के के वाघ महाविद्यालय पत्ता: मुंबई-आगरारोड लगत ता.: निफाड जि: नाशिक पिनकोड: ४२२२०९	नवीन अभ्यासक्रम/ विषय विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - झुलॉजी विषय - विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी. स्टॅटिस्टिक्स -
९७.	२५.	श्री महावीर जैन विद्यालय, लासलगाव ता.निफाड श्री महावीर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासलगाव पत्ता: महावीर नगर, कॉलेज रोड, लासलगाव ता. निफाड जि.नाशिक पिन-४२२३०६ .	नवीन अभ्यासक्रम/ विषय - विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी. - मराठी विशेष स्तर मानवविज्ञान - बी.ए. - अर्थशास्त्र, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मराठी, राज्यशास्त्र - वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. - अकाउंटन्सी, कॅास्ट अँड वर्क्स अकाउंटिंग, बँकिंग अँड फायनान्स, बिजनेस अँडमिनिस्ट्रेशन -
९८.	२६.	मराठा विद्या प्रसारक समाज जीएमडी आर्ट्स बीडब्ल्यु कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पत्ता: सिन्नर, ता.: सिन्नर जि: नाशिक पिनकोड: ४२२१०३	नवीन अभ्यासक्रम/ विषय विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - संगणक विज्ञान (डेटा विज्ञान) - विषय - वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम. - बिजनेस अँडमिनिस्ट्रेशन - मानवविज्ञान - बी.ए. - हिंदी, मानसशास्त्र -

			वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. - (इन्डियुरन्स अँड ट्रान्सपोर्ट) -
१९.	२७.	नेताजी शिक्षण संस्था सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय पत्ता: केडगाव ता.: दौंड जि: पुणे पिनकोड: ४१२२०३	नवीन अभ्यासक्रम/ विषय मानवविज्ञान - एम.ए. - (अर्थशास्त्र, इतिहास, मराठी वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम. विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - अॅनालिटिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री
१००.	२८.	महाराष्ट्रा अकॅडमी ऑफ इंजिनियरिंग अँड एजुकेशनल रिसर्च एम आय टी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पत्ता: देहू फाटा आळंदी(देवाची) ता.हवेली (महानगर पालिका हद्द वगळून) जि: पुणे पिनकोड: ४१२१०५	नवीन अभ्यासक्रम/ विषय विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी. - सायबर आणि डिजिटल सायन्स
१०१.	२९.	महात्मा गांधी सर्वोदय संघ महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणीभाई देसाई महाविद्यालय पत्ता: मु.पो. उरुळी कांचन ता.: हवेली(महानगर पालिका हद्द वगळून) जि: पुणे पिनकोड: ४१२२०२	नवीन अभ्यासक्रम/ विषय - वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम. - मानवविज्ञान - एम.ए. - इतिहास, मराठी
१०२.	३०.	जु. ता. शि. शि. प. मंडळ जुन्नर श्री छत्रपती महाविद्यालय जुन्नर पत्ता: बोडके नगर ता.: जुन्नर जि: पुणे पिनकोड: ४१०५०२	नवीन अभ्यासक्रम/ विषय - विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - अॅनालिटिकल केमिस्ट्री -
१०३.	३१.	खे. ता. शि. प. मंडळ साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालय पत्ता: सिद्धेश्वर मंदिराजवळ, पुणे-नाशिक हायवे, राजगुरुनगर, ता.खेड जि.पुणे पिन-४१० ५०५	नवीन अभ्यासक्रम/ विषय वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम.
१०४.	३२.	नव सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट , पुणे कै. भागुबाई पिंगळे आर्ट्स व कॉमर्स रात्र महाविद्यालय, चाकण पत्ता: ९४/११३ चक्रेश्वर मंदिराजवळ चाकण ता.खेड जि: पुणे पिनकोड: ४१०५०१	नवीन अभ्यासक्रम/ विषय मानवविज्ञान - एम.ए. - अर्थशास्त्र, इंग्रजी, इतिहास, मराठी वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम. - एम.कॉम. -
१०५.	३३.	इंद्रायणी विद्यामंदिर इंद्रायणी महाविद्यालय पत्ता: तळेगांव दाभाडे ता.: मावळ जि: पुणे पिनकोड: ४१०५०७	नवीन अभ्यासक्रम/ विषय विषय -मानवविज्ञान - बी.ए. - ऑपरेशनल इंग्लीश -

१०६.	३४.	सूर्यदत्ता एजुकेशन फाउंडेशन सूर्यदत्ता कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फर्मेसन रिसर्च अँड टेक्नालजी पुणे पत्ता: सर्वे नं.३४२ , चाँदनी चौक-पाषाण रोड ,डीएसके रानवारा शेजारी, बावधान बु।। ता.: मुळशी जि: पुणे पिनकोड: ४११०२१	नवीन अभ्यासक्रम/ विषय मानवविज्ञान - बी.सी.जे. - बॅचलर ऑफ आर्ट्स(जर्नलिजम), बी.ए (जर्नलिजम) - एम.सी.जे. - मास्टर ऑफ जर्नलिजम अँड मास कम्यूनिकेशन (एम.जे.एम.सी.), एम.ए. - एम.ए.मानसशास्त्र - विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - स्टॅटिस्टिक्स, एम.एस्सी.मीडिया अँड कम्यूनिकेशन स्टडीस - एम.एस्सी. - संगणक विज्ञान (डेटा विज्ञान) -
१०७.	३५.	डॉ.डी वाय पाटील युनिटेक सोसायटी पुणे डॉ.डी.वाय.पाटील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पत्ता: संत तुकाराम नगर पिंपरी ता.: पिंपरी चिंचवड (महानगर पालिका हद्द) जि: पुणे पिनकोड: ४११०१८	नवीन अभ्यासक्रम/ विषय विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी. - (आय. टी.) वाणिज्य व व्यवस्थापन - बी.बी.ए(हॉस्पिट्यालिटी अँड टुरिझम मॅनेजमेंट)
१०८.	३६.	डॉ.डी वाय पाटील युनिटेक सोसायटी पुणे डॉ.डी वाय पाटील कला वाणिज्य व विज्ञान पत्ता: से नं २७ ए लोकमान्य हास्पीटल जवळ निगडी प्राधिकरण आकुर्डी पुणे ता.: पिंपरी चिंचवड (महानगर पालिका हद्द) जि: पुणे पिनकोड: ४११०४४	नवीन अभ्यासक्रम/ विषय - विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - स्टॅटिस्टिक्स, मॅथेमॅटिक्स, बायोटेक्नॉलॉजी - विशेष स्तर - मानवविज्ञान - बी.ए. - पॉलिटीकल सायन्स, मराठी, समाजशास्त्र वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. - बिजनेस एंटरप्रेनरशिप -
१०९.	३७.	कमला एज्युकेशन सोसायटी प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज पत्ता: ब्लॉक न ३ , प्लॉट न ३ एम. आइ.डी.सी मुंबई पुणे रोड चिंचवड ता.: पिंपरी चिंचवड (महानगर पालिका हद्द) जि: पुणे पिनकोड: ४११०१९	नवीन अभ्यासक्रम/ विषय विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एससी.(कम्प्युटर ॲप्लिकेशन), बी.एस्सी. - सायबर आणि डिजिटल सायन्स - विशेष स्तर मानवविज्ञान - बी.ए. - अर्थशास्त्र, इंग्रजी, मानसशास्त्र विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी. - बी.एस्सी. स्टॅटिस्टिक्स, केमिस्ट्री
११०.	३८.	अरीहंत एजुकेशन फाउंडेशन अरिहंत कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स अँड सायन्स पत्ता: ३ एस एच एल कोर्ट सोलापूर बाजार महात्मा गांधी बस सँण्ड जवळ कॅम्प ता.:	नवीन अभ्यासक्रम/ विषय विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी. - सायबर आणि डिजिटल सायन्स, सायबर सेक्युरीटी

		पुणे (महानगर पालिका हद्द) जि: पुणे पिनकोड: ४११००१	विशेष स्तर मानवविज्ञान - बी.ए. - समाजशास्त्र
१११.	३९.	एशियन अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स पत्ता: २८/१५/१६ नर्हे रोड, नर्हे धायरी रोड, (पारी कंपनी चौक), पुणे ४११०४१ ता.: पुणे (महानगर पालिका हद्द) जि: पुणे पिनकोड: ४११०४१	नवीन अभ्यासक्रम/ विषय विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - मायक्रो बायोलॉजी, ऑर्गॅनिक केमिस्ट्री
११२.	४०.	वसंतदादा पाटिल प्रतिष्ठाण गुरुवर्य सदानंद महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पत्ता: कोढवा बु॥ पुणे-४८ ता.: पुणे (महानगर पालिका हद्द) जि: पुणे पिनकोड: ४११०४८	नवीन अभ्यासक्रम/ विषय - मानवविज्ञान - एम.ए. - मराठी वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम. - विषय -मानवविज्ञान - बी.ए. - मानसशास्त्र, अँडीशनल इंग्लीश - विषय -वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. कॅास्ट अँड वर्क्स अकाउंटिंग, मार्केटिंग अँड सेल्समनशिप - विशेष स्तर मानवविज्ञान - बी.ए. - (अर्थशास्त्र, इंग्रजी, इतिहास) वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. - कॅास्ट अँड वर्क्स अकाउंटिंग, मार्केटिंग अँड सेल्समनशिप -
११३.	४१.	द. पी.जी.के.मंडल एच व्ही देसाई महाविद्यालय पत्ता: देसाई ब्रदर्स विद्याभवन, ५९६, बुधवार पेठ ता.: पुणे (महानगर पालिका हद्द) जि: पुणे पिनकोड: ४११००२	नवीन अभ्यासक्रम/ विषय वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम.(बिजनेस अँडमिनिस्ट्रेशन) - विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - ऑर्गॅनिक केमिस्ट्री -
११४.	४२.	क्रिएटिव्ह एजुकेशनल फौंडेशन स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स पत्ता: बिल्डिंग न ६०० गुरुदत्त हौसिंग सोसायटी पुणे सातारा रोड खुशबू हॉटेल च्या मागे बालाजीनगर धनकवडी पुणे ता.: पुणे (महानगर पालिका हद्द) जि: पुणे पिनकोड: ४११०४३	नवीन अभ्यासक्रम/ विषय - वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम. - विज्ञान व तंत्रज्ञान - बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स एम.एससी.(कॉम्प्युटर अॅप्लिकेशन) -

			विशेष स्तर मानवविज्ञान - बी.ए. - (अर्थशास्त्र, इंग्रजी, मराठी, राज्यशास्त्र)
११५.	४३.	भारत शिक्षण प्रसारक मंडळ जयक्रांती कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट स्टडीज पत्ता: ज्ञानेश्वर बिल्डिंग बी आर टी बस स्टँड पाठीमागे कात्रज पुणे ता.: पुणे (महानगर पालिका हद्द) जि: पुणे पिनकोड: ४११०४६	नवीन अभ्यासक्रम/ विषय विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एससी. - सायबर आणि डिजिटल सायन्स एम.एससी.(कम्प्युटर ॲप्लिकेशन)
११६.	४४.	रयत शिक्षण संस्था एस.एम.जोशी कॉलेज पत्ता: माळवाडी हडपसर ता.: पुणे (महानगर पालिका हद्द) जि: पुणे पिनकोड: ४११०२८	विशेष स्तर विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एससी. - स्टॅटिस्टिक्स, झुलॉजी
११७.	४५.	महात्मा फुले विद्या प्रतिष्ठान शांताबाई शिवराम पवार कॉलेज पत्ता: आंबेगाव बुद्रुक ता.: पुणे (महानगर पालिका हद्द) जि: पुणे पिनकोड: ४११०४६	नवीन अभ्यासक्रम/ विषय विज्ञान व तंत्रज्ञान - बी.सी.ए.(विज्ञान) बी.एससी. कॉम्प्युटर सायन्स
११८.	४६.	पुणे जिल्हा शिक्षण मंडळ वाघीरे कॉलेज पत्ता: मु पो सासवड ता.: पुरंदर जि: पुणे पिनकोड: ४१२३०१	नवीन अभ्यासक्रम/ विषय - विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एससी. बॉटनी
११९.	४७.	शिक्षण प्रसारक मंडळ साहेबराव शंकरराव ढमढेरे कला वाणिज्य महाविद्यालय पत्ता: तळेगाव ढमढेरे ता.: शिरूर जि: पुणे पिनकोड: ४१२२०८	नवीन अभ्यासक्रम/ विषय मानवविज्ञान - एम.ए. - इतिहास वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम.(बिजनेस ॲडमिनिस्ट्रेशन) -
१२०.	४८.	इंडियन लॉ सोसायटी आय एल एस विधी महाविद्यालय पत्ता: चिपळूणकर रोड ता.: पुणे (महानगर पालिका हद्द) जि: पुणे पिनकोड: ४११००४	नवीन अभ्यासक्रम/ विषय मानवविज्ञान - बी.बी.ए., एल.एल.बी -
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर			
१२१.	१.	भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ भोगावती महाविद्यालय, कुरकली, ता.करवीर, जि.कोल्हापूर	१. एम.एससी. भाग १- ऑर्गॅनिक केमिस्ट्री (२०)
१२२.	२.	रयत शिक्षण संस्था राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर	१. एम.कॉम. भाग १ - आय.टी. २. एम.एससी. भाग १ - संख्याशास्त्र
१२३.	३.	श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर (स्वायत)	१. पीजी डिप्लोमा इन जिओ इन्फॉर्मॅटिक २. एम.ए. भाग १ - इतिहास

१२४.	४.	खेडूत शिक्षण मंडळ र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड, ता.चंदगड, जि.कोल्हापूर	१. एम.कॉम. भाग १ - अकौटन्सी
१२५.	५.	ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळ म. ह. शिंदे महाविद्यालय, तिसंगी, ता.गगनबावडा, जि. कोल्हापूर	१. एम.एस्सी. भाग १ - ऑनॅलिटीकल केमिस्ट्री २. एम.एस्सी. भाग १ - मायकोलॉजी अॅण्ड प्लॅट पॅथॉलॉजी (बॉटनी)
१२६.	६.	पलूस शिक्षण प्रसारक मंडळ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पलूस, ता.पलूस, जि.सांगली.	१. एम.एस्सी. भाग १ - ऑर्गॅनिक केमिस्ट्री (२०)
१२७.	७.	श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगांव, ता.तासगांव, जि.सांगली.	१. एम.एस्सी. भाग १ - वनस्पतीशास्त्र (२०) आणि प्राणीशास्त्र (२०)
१२८.	८.	महात्मा फुले शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, उरुण-इस्लामपूर, ता.वाळवा, जि.सांगली	बी.कॉम. भाग १ - इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (एंटायर) (८०)
१२९.	९.	महात्मा फुले शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, उरुण-इस्लामपूर, ता.वाळवा, जि.सांगली	एम.एस्सी. भाग १ - इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (एंटायर) (२०)
१३०.	१०.	महात्मा फुले शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, उरुण-इस्लामपूर, ता.वाळवा, जि.सांगली	एम.ए. / एम.एस्सी. भाग १ - भूगोल (५०)
१३१.	११.	रयत शिक्षण संस्था डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर (बुर्ली) पोस्ट - किलोस्करवाडी ता.पलूस, जि.सांगली	१. एम.कॉम. भाग १- अॅडव्हान्स्ड अकौटन्सी (५०)
१३२.	१२.	कासेगांव एज्युकेशन सोसायटी आर्टस् अॅण्ड कॉमर्स कॉलेज, कासेगांव, ता.वाळवा, जि.सांगली	१. एम.कॉम. भाग १- अॅडव्हान्स्ड अकौटन्सी (५०)
१३३.	१३.	रयत शिक्षण संस्था बळवंत कॉलेज, विटा, ता.खानापूर, जि.सांगली.	१. एम.एस्सी. भाग १ - ड्रग केमिस्ट्री (२०) २. एम.कॉम. भाग १ - टॅक्सेशन (५०)
१३४.	१४.	लठ्ठे एज्युकेशन सोसायटी श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय (कला-विज्ञान), सांगली.	१. एम.एस्सी. भाग १ - डाटा सायन्स (२०)

१३५.	१५.	यशवंत शिक्षण संस्था मिरज महाविद्यालय, मिरज, ७९५/अ/१, बुधगावकर मळा, शासकीय दूध डेअरी शेजारी, मिरज, ता. मिरज जि.सांगली	१. एम १ भाग .ए.- इंग्रजी (५०) २. एम.एस्सी. भाग १ - पदार्थविज्ञान (२०)
१३६.	१६.	भारती विद्यापीठ डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली (सांगलीवाडी), ता.मिरज जि.सांगली	१. एम.एस्सी. भाग १ - ऑर्गॅनिक केमिस्ट्री (२०) २. एम.एस्सी. भाग १ - सुक्ष्मजीवशास्त्र (२०) ३. एम.कॉम. भाग १ - अॅडव्हान्स्ड अकौंटन्सी (५०)
१३७.	१७.	रयत शिक्षण संस्था सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा.	१. बी.कॉम. भाग १- इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (एंटायर) (८०) २. एम.ए. भाग १ - अर्थशास्त्र (५०)
१३८.	१८.	श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज, पाचगणी, ता.महाबळेश्वर, जि.सातारा.	१. बी.कॉम. भाग १ - हॉटेल मॅनेजमेंट
१३९.	१९.	सातारा मराठा विद्याप्रसारक समाज आर्ट्स अॅण्ड कॉमर्स कॉलेज सातारा ११७, शुक्रवार पेठ, सातारा.	१. एम.ए. भाग १ - मराठी (५०)
१४०.	२०.	श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण मंडळ यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, विद्यानगर, कराड	१. एम.एस्सी. भाग १ - ऑर्गॅनिक केमिस्ट्री (२०) २. एम.एस्सी. भाग १ - कॉम्प्युटर सायन्स (२०)
१४१.	२१.	फलटण एज्युकेशन सोसायटी मुधोजी महाविद्यालय, फलटण जि.सातारा.	१. एम.कॉम. भाग १ - अॅडव्हान्स्ड अकौंटन्सी(५०) २. एम.एस्सी. भाग १ - ऑर्गॅनिक केमिस्ट्री (२०)
१४२.	२२.	रयत शिक्षण संस्था यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, पाचवड, ता. वाई, जि. सातारा	१. एम.कॉम. भाग १ - अॅडव्हान्स्ड अकौंटन्सी(५०)
१४३.	२३.	श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅड कॉमर्स, १७ मल्हार पेठ, सातारा.	१. बी.कॉम. भाग १ - इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (एंटायर) २. एम.ए. / एम.एस्सी. भाग १ - भूगोल (५०)
१४४.	२४.	रयत शिक्षण संस्था सदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड, जि. सातारा. (स्वायत्त)	१. बी.बी.ए. भाग १ (८०) २. बी.एस्सी. भाग १ - फुड सायन्स (एंटायर) (८०)

			३. बी.एस्सी. भाग १ - मेडीसीनल केमिस्ट्री (एंटायर) (८०)
१४५.	२५.	शिक्षण मंडळ महिला महाविद्यालय, कराड, मंगळवार पेठ, कराड	१. बी.कॉम. भाग १ - इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
१४६.	२६.	रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव, ता.खटाव, जि.सातारा.	१. एम.कॉम. भाग १ - अँडव्हान्स अकॉन्टसी (५०)
१४७.	२७.	कोयना शिक्षण संस्था बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण, ता. पाटण जि. सातारा.	१. बी.कॉम. भाग १ - इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी २. एम.ए. भाग १ - अर्थशास्त्र (५०)
१४८.	२८.	जनता शिक्षण मंडळ, अर्जुननगर संचलित देवआशिष लॉ कॉलेज अर्जुननगर ता.कागल जि.कोल्हापूर	नवीन अभ्यासक्रम विधी अभ्यासक्रम- ३ वर्षे
१४९.	२९.	आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ, कळंबे तर्फे कळे, ता. करवीर, जि. कोल्हापूर पदमश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा, ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर	नवीन अभ्यासक्रम एम.एस्सी. भाग - १ १. अँनॅलिटीकल केमिस्ट्री २. ऑर्गॅनिक केमिस्ट्री
१५०.	३०.	स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर विवेकानंद कॉलेज (स्वायत्त), ताराबाई पार्क, कोल्हापूर	नवीन अभ्यासक्रम १. पी. जी. डिप्लोमा अनुवाद (हिंदी) २. पी .जी. डिप्लोमा टुरिजम अँड ट्रॅव्हल्स
१५१.	३१.	कासेगांव एज्युकेशन सोसायटीचे, कासेगांव श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान), इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली	नवीन अभ्यासक्रम १. एम.ए. भाग १ - मराठी (५०) २. एम.कॉम. भाग-१- अँडव्हान्स अकाउंटन्सी (५०)
१५२.	३२.	डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे विलिंग्डन महाविद्यालय, सांगली	नवीन अभ्यासक्रम १. बी.एस्सी. (आय.टी) (एंटायर) भाग-१ २. एम.एस्सी भाग -१ - इलेक्ट्रॉनिक्स (२०) ३. एम. एस्सी. भाग -१ - संगणकशास्त्र (२०)
१५३.	३३.	छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ, वडूज, ता. खटाव, जि. सातारा दादासाहेब जोतीराम गोडसे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज, वडूज, ता. खटाव, जि. सातारा	नवीन अभ्यासक्रम १. एम.कॉम. भाग-१ (५०)

१५४.	३४.	श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, १७ मल्हार पेठ, सातारा	नवीन अभ्यासक्रम १. एम.एस्सी. भाग - १ अॅनॅलिटिकल केमिस्ट्री,
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव			
१५५.	१.	श्री. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे भाउसाहेब ना. स.पाटील कला आणि मु.फ़ि.मु. अ.वाणिज्य महाविद्यालय धुळे आग्रा रोड देवपुर धुळे ता.धुळे जि. धुळे	मानवीय संस्था - एम.ए.(भूगोल), एम.ए.(मास कम्युनिकेशन्स) [प्रथम वर्ष]
१५६.	२.	विशाल शिक्षण प्रसारक मंडळ धुळे, ता.जि. धुळे संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, महिंदळे, धुळे नागपुर सुरत बायपास एस आर पी कॅम्प जवळ महिंदळे धुळे ता.धुळे जि. धुळे	मानवीय संस्था - एम.ए.(मराठी , भूगोल, राज्यशास्त्र, इतिहास) [प्रथम वर्ष]
१५७.	३.	सोशल आणि कल्चरल असोशिएशन संचलित श्रीमती. नर्मदाबाई नागो चौधरी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुसुंबा ता-धुळे मु/पो. कुसुंबा ता.धुळे जि. धुळे	विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस.सी. (एॅनालिटिकल रसायन शास्त्र) [प्रथम वर्ष] वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम. [प्रथम वर्ष]
१५८.	४.	किसान विद्या प्रसारक संस्थेचे श्रीमती पार्वतीबाई दलपत माळी कला श्री बंडू भगवान व श्रीमती हिराबाई दलाल वाणिज्य व शिरपुर मर्चंट असोशिएशन विज्ञान महाविद्यालय, शिरपुर जि. धुळे शिरपुर धुळे ता.शिरपुर जि. धुळे	मानवीय संस्था - एम.ए.(संरक्षणशास्त्र, राज्यशास्त्र) [प्रथम वर्ष] विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी (संगणक विज्ञान, गणित) [प्रथम वर्ष] वाणिज्य व व्यवस्थापन - बी.सी.ए. [प्रथम वर्ष]
१५९.	५.	आर.सी.पटेल एज्युकेशन ट्रस्टचे आर.सी.पटेल कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शिरपुर करवंद नाक्याजवळ, शिरपुर ता.शिरपुर जि. धुळे	मानवीय संस्था - एम.ए.(भूगोल) [प्रथम वर्ष]
१६०.	६.	किसान विद्याप्रसारक संस्था संचलीत किसान कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पारोळा नशनल हायवे न. ६, मु.पो.ता. पारोळा. जि.	मानवीय संस्था - एम.ए.(मराठी, भूगोल) [प्रथम वर्ष] विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. (कार्बनिक रसायन शास्त्र) प्रथम वर्ष

		जळगाव. ता.पारोळा जि. जळगाव	वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम. (Advance Accountancy / Human Resource Management) [प्रथम वर्ष]
१६१.	७.	रावेर परीसर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावेर बुरहानपुर रोड, रावेर. ता.रावेर जि. जळगाव	मानवीय संस्था - एम.ए.(मराठी) [प्रथम वर्ष] विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. (कार्बनिक रसायन शास्त्र) [प्रथम वर्ष] वाणिज्य व व्यवस्थापन - बी.बी.ए. [प्रथम वर्ष]
१६२.	८.	तापी व्हॅली एज्युकेशन सोसायटीचे धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर नेहरु विद्यानगर फैजपूर ता.यावल जि. जळगाव	वाणिज्य व व्यवस्थापन - एम.एम.एस. (कंप्युटर मॅनेजमेंट) [प्रथम वर्ष]
१६३.	९.	सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धुळे संचलित वसंतराव नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ,शाहादा जि.नंदुरबार वसंतराव नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ,शाहादा जि.नंदुरबार ता.शाहादा जि. नंदुरबार	विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस.सी. (भूगोल) [प्रथम वर्ष]
१६४.	१०.	जिजामाता शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार शिक्षक कॉलनी, वाघोदा रोड, नंदुरबार ता.नंदुरबार जि. नंदुरबार	मानवीय संस्था - एम.ए.(इंग्रजी, मराठी, अर्थशास्त्र, इतिहास) [प्रथम वर्ष] विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. (सूक्ष्मजिवशास्त्र) [प्रथम वर्ष] वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम. [प्रथम वर्ष]
१६५.	११.	संत जनगाडे महाराज शिक्षण मंडळाचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय,खापर,ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार	नवीन अभ्यासक्रम कला - एम.ए. (हिंदी, मराठी)
१६६.	१२.	श्री. शि. वि. प्र. संस्था धुळेचे कै. शं. दे. पाटील उर्फ बाबुराव दादा साहित्य वाणिज्य व कै. भाऊसाहेब म. दि. सीसोडे विज्ञान महाविद्यालय, शिंदखेडा स्टेशन रोड, ता. शिंदखेडा, जि. धुळे	नवीन अभ्यासक्रम विज्ञान - एम.एस्सी (संगणक विज्ञान)

१६७.	१३.	चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी. पी. कला एस.एम.ए. विज्ञान व के.के. वाणिज्य महाविद्यालय चाळीसगांव, धुळे रोड, चाळीसगांव, जि. जळगांव - ४२४ १०१.	नवीन अभ्यासक्रम विज्ञान - एम.एस्सी (गणित, कार्बनिक रसायनशास्त्र)
१६८.	१४.	श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळ संचलित के. नारखेडे कॉलेज ऑफ सायन्स, भुसावळ, शारदा नगर, भुसावळ, जि. जळगांव	नवीन अभ्यासक्रम विज्ञान - एम.एस्सी (कार्बनिक रसायनशास्त्र)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर			
१६९.	१.	रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर (स्वायत्त), कर्मवीर पथ, पंढरपूर-पुणे रोड, पंढरपूर, जि. सोलापूर - ४१३ ३०४.	नवीन अभ्यासक्रम बी.कॉम. भाग-१ उद्योजकता कौशल्य
१७०.	२.	सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे विज्ञान महाविद्यालय सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर	नवीन अभ्यासक्रम एम.एस्सी. (ऑर्गॅनिक केमेस्ट्री) रसायनशास्त्र भाग-१
१७१.	३.	रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा, जि. सोलापूर	नवीन अभ्यासक्रम एम.कॉम.(अॅडव्हान्स अकॉउंटन्सी)भाग-१
१७२.	४.	कै. संभाजीराव गरड बहुउद्देशीय व संशोधन संस्थेचे देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय, मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर	नवीन अभ्यासक्रम एम.ए. (इतिहास) भाग-१
१७३.	५.	रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर (स्वायत्त), कर्मवीर पथ, पंढरपूर-पुणे रोड, पंढरपूर, जि. सोलापूर - ४१३ ३०४.	नवीन अभ्यासक्रम १. एम.एस्सी. भाग-१ (इलेक्ट्रॉनिक्स, प्राणीशास्त्र) २. एम.ए. भाग-१ राज्यशास्त्र
१७४.	६.	रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर (स्वायत्त), कर्मवीर पथ, पंढरपूर-पुणे रोड, पंढरपूर, जि. सोलापूर - ४१३ ३०४.	नवीन अभ्यासक्रम एम.एस्सी. भाग-१ - भौतिकशास्त्र
१७५.	७.	रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर (स्वायत्त), कर्मवीर पथ, पंढरपूर-पुणे रोड, पंढरपूर, जि. सोलापूर - ४१३ ३०४.	नवीन अभ्यासक्रम एम.एस्सी. भाग-१ - वनस्पतीशास्त्र

१७६.	८.	श्री. संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त), सोलापूर	नवीन अभ्यासक्रम एम.ए. (भूगोल) भाग-१
१७७.	९.	श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री. शिवाजी महाविद्यालय, बार्शी - ४१३ ४११, जि. सोलापूर	नवीन अभ्यासक्रम एम.एस्सी. (ऑरगॅनिक केमेस्ट्री) भाग-१
१७८.	१०.	श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री. शिवाजी महाविद्यालय, बार्शी - ४१३ ४११, जि. सोलापूर	नवीन अभ्यासक्रम एम.एस्सी. विज्ञानशास्त्र (इलेक्ट्रॉनिक्स) (इंटरनेट ऑफ थिंग्ज) भाग-१
१७९.	११.	सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील प्रतिष्ठानचे सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय, नातेपूते, ता. माळशिरस, जि. सोलापूर	नवीन अभ्यासक्रम एम.ए. (भूगोल) भाग-१
१८०.	१२.	सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील प्रतिष्ठानचे सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय, नातेपूते, ता. माळशिरस, जि. सोलापूर	नवीन अभ्यासक्रम एम.ए. (मराठी) भाग-१
१८१.	१३.	सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील प्रतिष्ठानचे सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय, नातेपूते, ता. माळशिरस, जि. सोलापूर	नवीन अभ्यासक्रम एम.कॉम. (अॅडव्हान्स अकॉउंटन्सी) भाग-१
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड			
१८२.	१.	बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्थेचे बहिर्जी स्मारक महाविद्यालय, मुडी रोड, वसमतनगर, जि. हिंगोली	बी.ए. - अभ्यासक्रमांतर्गत ऐच्छिक विषय - संगीत
१८३.	२.	समाज जागृती शिक्षण संस्थेचे संभाजी कॉलेज (कला, वाणिज्य व विज्ञान) लातूर बार्शी रोड, मुरुड, ता. जि. लातूर	बी.एस्सी. - अभ्यासक्रमांतर्गत सुक्ष्मजीवशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स विषय
१८४.	३.	अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे देगलूर महाविद्यालय, देगलूर, ता. देगलूर, जि. नांदेड	एम.एस्सी - भौतिकशास्त्र
१८५.	४.	आदर्श एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हिंगोली, जि. हिंगोली	एम.एस्सी - वनस्पतीशास्त्र
१८६.	५.	आदर्श एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हिंगोली, जि. हिंगोली	एम.एस्सी - रसायनशास्त्र

१८७.	६.	बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्थेचे बहिर्जी स्मारक महाविद्यालय, मुडी रोड, वसमतनगर, जि. हिंगोली	एम.एस्सी - वनस्पतीशास्त्र
१८८.	७.	जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाचे शिवाजी महाविद्यालय, रेणापूर, ता. रेणापूर, जि. लातूर - ४१३ ५२७.	एम.एस्सी - भौतिकशास्त्र
१८९.	८.	जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाचे शिवाजी महाविद्यालय, रेणापूर, ता. रेणापूर, जि. लातूर - ४१३ ५२७.	एम.एस्सी - वनस्पतीशास्त्र
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली			
१९०.	१.	दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संस्थेचे श्री. गोंविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय, कुरखेडा, जि. गडचिरोली	नवीन अभ्यासक्रम विज्ञान विद्याशाखा एम.एस.सी. - रसायनशास्त्र व सुक्ष्मजीवशास्त्र
१९१.	२.	चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे जनता महाविद्यालय, चंद्रपूर, जि. चंद्रपूर	नवीन अभ्यासक्रम विज्ञान विद्याशाखा एम.एस.सी. - गणित
१९२.	३.	नेवजाबाई हितकारिणी शिक्षण संस्थेचे नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर	नवीन अभ्यासक्रम वाणिज्य व व्यवस्थापन एम.कॉम. (इंग्रजी माध्यम) विज्ञान व तंत्रज्ञान एम.एस्सी - गणित व संगणकशास्त्र
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर			
१९३.	१.	जिवन विकास महाविद्यालय, पो. थुगांवदेव (देवग्राम) ता. नरखेड, जि. नागपूर - ४४१ ३०१.	नवीन अभ्यासक्रम १. एम.एस्सी (गणित) माध्यम - इंग्रजी, विद्यार्थी संख्या - २२ २. एम.एस्सी (केमिस्ट्री) माध्यम - इंग्रजी, विद्यार्थी संख्या - २२ ३. एम.एस्सी (मायक्रोबायोलॉजी) माध्यम - इंग्रजी, विद्यार्थी संख्या - २२
१९४.	२.	प्रेरणा कॉलेज ऑफ कॉमर्स रेशिमबाग चौक, नागपूर, ता. नागपूर शहर, जि. नागपूर - ४४० ०२४.	नवीन अभ्यासक्रम १. एम.एस्सी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) माध्यम - इंग्रजी, विद्यार्थी संख्या - २२

			<p>२. एम.एस्सी (गणित) माध्यम - इंग्रजी, विद्यार्थी संख्या - २२</p> <p>३. बी.एस्सी (फायनांस) माध्यम - इंग्रजी, विद्यार्थी संख्या - १२०</p> <p>४. बी.कॉम (फायनांस अँड अंकांकटन्सी) माध्यम - इंग्रजी, विद्यार्थी संख्या - १२०</p> <p>५. बी.कॉम (हॉनर्स) माध्यम - इंग्रजी, विद्यार्थी संख्या - १२०</p>
१९५.	३.	ताई गोळवलकर महाविद्यालय, तहसील कार्यालयाजवळ, ता. रामटेक, जि. नागपूर - ४४१ १०६.	<p>नवीन अभ्यासक्रम</p> <p>१. एम.एस्सी (केमिस्ट्री) माध्यम - इंग्रजी, विद्यार्थी संख्या - २२</p> <p>२. एम.एस्सी (झुलॉजी) माध्यम - इंग्रजी, विद्यार्थी संख्या - २२</p>
१९६.	४.	अरविंदबाबू देशमुख महाविद्यालय, भारसिंगी, ता. नरखेड, जि. नागपूर - ४४१ ३०५.	<p>नवीन अभ्यासक्रम</p> <p>१. एम.कॉम (फायनांस अँड अंकांकटन्सी) माध्यम - मराठी, विद्यार्थी संख्या - ८०</p>
१९७.	५.	सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट, पावनभूमी, सोमलवाडा, वर्धा रोड, नागपूर - ४४० ०२५.	<p>नवीन अभ्यासक्रम</p> <p>१. बी.कॉम (हॉनर्स) माध्यम - इंग्रजी, विद्यार्थी संख्या - १२०</p>
१९८.	६.	डॉ. एल. डी. बलखंडे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स खापरी रोड, ता. पवनी, जि. भंडारा - ४४१ ९१०.	<p>नवीन अभ्यासक्रम</p> <p>१. एम.ए. (मराठी) माध्यम - मराठी, विद्यार्थी संख्या - ८०</p> <p>२. एम.ए. (समाजशास्त्र) As per Syllabus माध्यम - इंग्रजी, विद्यार्थी संख्या - ८०</p> <p>३. एम.ए. (इतिहास)</p>

			<p>As per Syllabus माध्यम - इंग्रजी, मराठी विद्यार्थी संख्या - ८० ४. एम.ए. (पॉलिटिकल सायन्स) As per Syllabus माध्यम - इंग्रजी, मराठी विद्यार्थी संख्या - ८० ५. एम.कॉम. As per Syllabus माध्यम - इंग्रजी, मराठी विद्यार्थी संख्या - ८०</p>
१९९.	७.	डॉ. आर. जी. भोयर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेलू, नागपूर-वर्धा रोड, ता. सेलू, जि. वर्धा - ४४२ १०४.	<p>नवीन अभ्यासक्रम १. एम.एस्सी (केमिस्ट्री) रसायनशास्त्र As per Syllabus माध्यम - इंग्रजी, विद्यार्थी संख्या - २२ २. एम.एस्सी (मायक्रोबायोलॉजी) माध्यम - इंग्रजी, विद्यार्थी संख्या - २२</p>
२००.	८.	जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बी-३७-३९/१, श्रध्दा पार्क, हिंगणावाडी, लिंक रोड, ता. नागपूर शहर, जि. नागपूर - ४४० ०१६.	<p>नवीन अभ्यासक्रम १. बी.एस्सी (कॉम्प्युटर सायन्स) As per Syllabus माध्यम - इंग्रजी, विद्यार्थी संख्या - १२० २. बी.एस्सी (सायबर सेक्युरिटी) As per Syllabus माध्यम - इंग्रजी, विद्यार्थी संख्या - १२० ३. बी.कॉम (Bachelor of Business Administration - Tourism and Travel Management) As per Syllabus माध्यम - इंग्रजी, विद्यार्थी संख्या - १२०</p>
२०१.	९.	इंद्रप्रस्थ न्यु आदर्श कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वर्धा बॅचलर रोड, नालवाडी, ता.जि. वर्धा - ४४२ ००१.	<p>नवीन अभ्यासक्रम १. बी.एस्सी (डेटा सायन्स) विषय - As per Syllabus माध्यम - इंग्रजी अपेक्षित विद्यार्थी संख्या - १२०</p>

२०२.	१०.	लोक महाविद्यालय, बॅचलर रोड, प्रताप नगर, वर्धा, ता. वर्धा, जि. वर्धा - ४४२ ००१.	नवीन अभ्यासक्रम १. एम.कॉम. (डेटा सायन्स) विषय - As per Syllabus माध्यम - इंग्रजी अपेक्षित विद्यार्थी संख्या - १२०
२०३.	११.	महात्मा गांधी कला, वाणिज्य महाविद्यालय, रामटेक रोड, पारशिवनी, ता. पारशिवनी, जि. नागपूर - ४४१ १०५.	नवीन अभ्यासक्रम १. एम.कॉम. (डेटा सायन्स) विषय - As per Syllabus माध्यम - इंग्रजी, मराठी अपेक्षित विद्यार्थी संख्या - ८० २. वाणिज्य (बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन) विषय - As per Syllabus माध्यम - इंग्रजी, मराठी अपेक्षित विद्यार्थी संख्या - १२०
२०४.	१२.	प्रिन्सिपल अरुणराव कलोडे महाविद्यालय, इन्द्रप्रस्थ ले आउट, ओंकार नगर, मानेवाडा रोड, नागपूर - ४४० ०२७.	नवीन अभ्यासक्रम १. विज्ञान - एम.एस्सी. (केमिस्ट्री) विषय - As per Syllabus माध्यम - इंग्रजी अपेक्षित विद्यार्थी संख्या - २२ २. विज्ञान - एम.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी) विषय - As per Syllabus माध्यम - इंग्रजी अपेक्षित विद्यार्थी संख्या - २२
२०५.	१३.	शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय, गद्दमाता रोड, सालेकसा, जि. गोंदिया - ४४१ ९१६.	नवीन अभ्यासक्रम १. विज्ञान - एम.एस्सी. (केमिस्ट्री) विषय - रसायनशास्त्र माध्यम - इंग्रजी अपेक्षित विद्यार्थी संख्या - २२
२०६.	१४.	सुधा सुरेशभाई मणियार कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅन्ड मॅनेजमेंट, खसरा बी. प्लॉट, १०३/१-२, मौझा चिखली, कळमना, ता. नागपूर - ४४० ०३५.	नवीन अभ्यासक्रम १. वाणिज्य (एम.कॉम)- विषय - अभ्यासक्रमाप्रमाणे माध्यम - इंग्रजी अपेक्षित विद्यार्थी संख्या - ८०
२०७.	१५.	विद्यासागर कला महाविद्यालय, खैरी (बिजेवाडा) के. के. नगर ता. रामटेक, जि. नागपूर - ४४१ १०६.	नवीन अभ्यासक्रम १. कला (एम.ए)-समाजशास्त्र विषय - As per Syllabus माध्यम - मराठी

			अपेक्षित विद्यार्थी संख्या - ८० २. कला (एम.ए)-मराठी विषय - मराठी माध्यम - मराठी अपेक्षित विद्यार्थी संख्या - ८०
२०८.	१६.	विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, नागपूर शहर ३१०-ब, नवीन नंदनवन, नागपूर - ४४० ००९.	नवीन अभ्यासक्रम १. वाणिज्य (एम.कॉम)-समाजशास्त्र विषय - As per Syllabus माध्यम - इंग्रजी अपेक्षित विद्यार्थी संख्या - ८०
२०९.	१७.	डॉ. अरुण मोटघरे महाविद्यालय, कोंढा कोसरा, ता. पवनी, जि. भंडारा - ४४१ ९०८.	नवीन अभ्यासक्रम १. विज्ञान - एम.एस्सी. (बॉटनी) विषय - As per Syllabus माध्यम - इंग्रजी अपेक्षित विद्यार्थी संख्या - २२ २. विज्ञान - एम.एस्सी. (केमिस्ट्री) विषय - As per Syllabus माध्यम - इंग्रजी अपेक्षित विद्यार्थी संख्या - २२
२१०.	१८.	सेवादल महिला महाविद्यालय, सक्करदरा चौक, उमरेड रोड, ता. नागपूर शहर, जि. नागपूर - ४४० ०२४.	नवीन अभ्यासक्रम १. विज्ञान - एम.एस्सी. (बॉटनी) विषय - As per Syllabus माध्यम - इंग्रजी अपेक्षित विद्यार्थी संख्या - २२ २. विज्ञान - एम.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी) विषय - As per Syllabus माध्यम - इंग्रजी अपेक्षित विद्यार्थी संख्या - २२
२११.	१९.	श्रीम. सविताराणी नारायणदास जावधिया कला व वाणिज्य महाविद्यालय, देवळी, ता. देवळी, जि. वर्धा - ४४२ १०२.	नवीन अभ्यासक्रम १. कला (एम.ए)-मराठी विषय - मराठी माध्यम - मराठी अपेक्षित विद्यार्थी संख्या - ८० २. कला (एम.ए)-इतिहास विषय - As per Syllabus माध्यम - मराठी अपेक्षित विद्यार्थी संख्या - ८० ३. वाणिज्य (एम.कॉम)

			विषय - वाणिज्य माध्यम - इंग्रजी, मराठी अपेक्षित विद्यार्थी संख्या - ८०
		संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती	
२१२.	१.	श्री. शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती	नवीन अभ्यासक्रम एम.ए. भाग-१ (समाजशास्त्र)
२१३.	२.	श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावती चे महात्मा फुले कला, वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय, वरुड, ता. वरुड, जि. अमरावती. (१०४)	नवीन अभ्यासक्रम एम.एस्सी. भाग-१ (गणित, प्राणिशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र)
२१४.	३.	आदर्श विज्ञान जयरामदास भागचंद कला व बिर्ला वाणिज्य महाविद्यालय, धामणगांव रेल्वे, ता. धामणगांव रेल्वे, जि. अमरावती. (१०६)	नवीन अभ्यासक्रम एम.एस्सी. भाग-१ - (संगणकशास्त्र, प्राणिशास्त्र)
२१५.	४.	श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावती चे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती, (११८)	नवीन अभ्यासक्रम १. P.G. Diploma in Content Writing २. P.G. Diploma in Cyber Security ३. M.Sc.-I (Microbiology)
२१६.	५.	श्री. आर. आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालय, मोर्शी, ता. मोर्शी, जि. अमरावती. (१२१)	नवीन अभ्यासक्रम एम.एस्सी. भाग-१ (भौतिकशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र)
२१७.	६.	डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, उत्तम नगर, अमरावती, (१२७)	नवीन अभ्यासक्रम एम.ए. भाग-१ (समाजशास्त्र, राज्यशास्त्र)
२१८.	७.	तक्षशिला महाविद्यालय, शाम नगर, अमरावती, (१३२)	नवीन अभ्यासक्रम एम.एस्सी. भाग-१ (कॉम्प्युटर)
२१९.	८.	स्व. छगनलाल मुलजीभाई कढी कला महाविद्यालय, अचलपूर कॅम्प ता. अचलपुर शहर, जि. अमरावती. , (१४२)	नवीन अभ्यासक्रम एम.ए. भाग-१ (योगशास्त्र)
२२०.	९.	महात्मा ज्योतीबा फुले वाणिज्य, विज्ञान व विठ्ठलराव राऊत कला महाविद्यालय, भातकुली, ता. भातकुली, जि. अमरावती. (१४५)	नवीन अभ्यासक्रम १. १. एम. कॉम. भाग-१ (मराठी माध्यम) २. एम.ए. भाग-१ (मराठी) ३. एम.एस्सी. भाग-१ - (रसायनशास्त्र, गणित)

२२१.	१०.	श्रीमती नरसम्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किरण नगर, अमरावती. (१६२)	नवीन अभ्यासक्रम १.एम.ए. भाग-१ (राज्यशास्त्र, अर्थशास्त्र) २.P.G.Diploma in Machine Learning ४.P.G.Diploma in Cyber Security
२२२.	११.	श्री छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगांव पुर्णा, ता. चांदुरबाजार, जि. अमरावती. (१७२)	नवीन अभ्यासक्रम एम.ए. भाग-१ (समाजशास्त्र)
२२३.	१२.	महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, पार्वती नगर, अमरावती, (१७३)	नवीन अभ्यासक्रम १.M.A.-I (Psychology & Counselling, Sociology, Political Science) २. M.Com.-I (English & Marathi Medium) ५.P.G.Diploma Course in Financial Literacy ६.P.G. Diploma in Cyber Security ७.M.Sc.-I (Computer Science)
२२४.	१३.	दि. कॉलेज ऑफ अॅनिमेशन बायोइंजिनिअरिंग अॅन्ड रिसर्च सेन्टर, मार्डी रोड, अमरावती, (८५१)	नवीन अभ्यासक्रम एम.एस्सी.भाग-१ (अॅनिमेशन)
२२५.	१४.	श्री.शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकोट, ता. आकोट, जि. अकोला. (२०३)	नवीन अभ्यासक्रम १) एम.ए. भाग-१ (गृहअर्थशास्त्र, संगीत)
२२६.	१५.	जी.एस. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगांव, जि.बुलडाणा. (३०१)	नवीन अभ्यासक्रम १) एम.एस्सी. भाग-१ (वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र,) २) एम.ए.भाग -१ (इतिहास)
२२७.	१६.	श्री. पुंडलिक महाराज महाविद्यालय, नांदुरा रेल्वे, जि.बुलडाणा. (३११)	नवीन अभ्यासक्रम एम.ए.भाग-१ (मराठी)
२२८.	१७.	कला व वाणिज्य महाविद्यालय, वरवट (बकाल) ता.संग्रामपुर, जि.बुलडाणा. (३२७)	नवीन अभ्यासक्रम एम.ए.भाग-१ (अर्थशास्त्र, राज्यशास्त्र) एम.कॉम.भाग-१ एम.एस्सी.भाग-१ (रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र)

२२९.	१८.	स्व.भास्करराव शिंगणे कला, प्रो.नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालय, साखरखेडा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा. (३३६)	नवीन अभ्यासक्रम एम.एस्सी.भाग-१ (प्राणीशास्त्र, भौतिकशास्त्र)
२३०.	१९.	बापुमिथ्या सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महा, पिंपळगांव काळे, ता.जळगाव जामोद जि.बुलढाणा. (३७८)	नवीन अभ्यासक्रम एम.एस्सी. भाग-१ (वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित) एम.ए.भाग-१ (समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मराठी, इंग्रजी, उर्दू) एम.कॉम.भाग-१ मराठी व इंग्रजी माध्यम
२३१.	२०.	अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ (४०१)	नवीन अभ्यासक्रम एम.एस्सी. भाग-१ (प्राणिशास्त्र, संगणकशास्त्र, इलेक्ट्रानिक्स)
२३२.	२१.	लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी, ता. वणी, जि. यवतमाळ (४०३)	नवीन अभ्यासक्रम एम.ए. भाग-१ (संस्कृत, अर्थशास्त्र) एम.एस्सी. भाग-१ (भौतिकशास्त्र, गणित, प्राणिशास्त्र)
२३३.	२२.	गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय, उमरखेड, जि. यवतमाळ (४०७)	नवीन अभ्यासक्रम एम.एस्सी. भाग-१ (वनस्पतीशास्त्र)
२३४.	२३.	लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ (४१२)	नवीन अभ्यासक्रम एम.ए. भाग-१ (इतिहास, इंग्रजी) एम.कॉम. भाग-१ (इंग्रजी मा.)
२३५.	२४.	मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हा, ता. दारव्हा, जि. यवतमाळ (४१३)	नवीन अभ्यासक्रम एम.एस्सी.भाग-१ (कॉम्प्युटर सायन्स)
२३६.	२५.	इंदिरा महाविद्यालय, कळंब, ता. कळंब, जि. यवतमाळ (४१४)	नवीन अभ्यासक्रम एम.ए. भाग-१ (भुगोल, अर्थशास्त्र) एम.एस्सी. भाग-१ (रसायनशास्त्र)
२३७.	२६.	राजस्थान आर्यन कला, श्री. मिठुलालजी कचोलिया वाणिज्य आणि श्री सत्यनारायणजी रामकृष्णजी राठी विज्ञान महाविद्यालय वाशिम (७०१)	नवीन अभ्यासक्रम एम.ए.भाग-१(राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास) एम.एस्सी. भाग-१ (संगणकशास्त्र) पदवी प्रमाणपत्र फॉरेन्सिक विज्ञान
२३८.	२७.	मातोश्री सुभद्राबाई पाटील कला, व कै.पांडुरंगजी ठाकरे वाणिज्य महाविद्यालय, मानोरा, ता. मानोरा, जि. वाशिम. (७०७)	नवीन अभ्यासक्रम एम.एस्सी. भाग-१ (वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) एम.ए.भाग-१(इंग्लिश लिटरेचर) एम.कॉम.भाग-१ (मराठी/इंग्रजी माध्यम)

२३९.	२८.	यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरूळपीर, ता.मंगरूळपीर, जि. वाशिम (७१२)	नवीन अभ्यासक्रम एम.ए.भाग-१ (समाजशास्त्र) एम.एस्सी.भाग-१ (गणित)
२४०.	२९.	तुळशिरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय, वाशिम, (७१९)	नवीन अभ्यासक्रम एम.ए. भाग-१ (इतिहास, राज्यशास्त्र,) एम.एस्सी. भाग-१ (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद			
२४१.	१.	मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शिवछत्रपती महाविद्यालय, सिडको-एन-३, औरंगाबाद.	नवीन अभ्यासक्रम १. बी.सी.ए. - विज्ञान २. एम.एस्सी. - वनस्पतीशास्त्र
२४२.	२.	अंजिठा एज्युकेशन सोसायटी औरंगाबाद संचलित संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगांव, ता. सोयगांव, जि. औरंगाबाद	नवीन अभ्यासक्रम १. एम.कॉम. २. एम.एस्सी.-भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र
२४३.	३.	मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किल्ले-धारूर, ता. किल्ले-धारूर, जि. बीड.	नवीन अभ्यासक्रम १. एम.ए. - मराठी २. एम.एस्सी.-प्राणीशास्त्र
२४४.	४.	श्रीमती. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बीड, जि. बीड	नवीन अभ्यासक्रम १. एम.एस्सी.-भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित
२४५.	५.	मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंबाजोगाई, जि. बीड	नवीन अभ्यासक्रम १. एम.ए. - मराठी, हिंदी
२४६.	६.	नवगण शिक्षण संस्था संचलित, वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय	नवीन अभ्यासक्रम १. एम.एस्सी.-वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र
२४७.	७.	श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण महाविद्यालय, उस्मानाबाद	नवीन अभ्यासक्रम १. एम.एस्सी.-प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र
२४८.	८.	तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, येवती संचलित व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय, उस्मानाबाद	नवीन अभ्यासक्रम १. एम.ए. - मराठी २. एम.एस्सी.-रसायनशास्त्र
२४९.	९.	श्री. भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी रा. गो.	नवीन अभ्यासक्रम १. एम.एस्सी.-प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र

		शिंदे महाविद्यालय, परंडा, जि. उस्मानाबाद	
२५०.	१०.	शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर संचलित जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अणदूर ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद	नवीन अभ्यासक्रम १. एम.एस्सी.-भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र २. एम.कॉम.

विवरणपत्र - ब
नवीन विषय

अ.क्र.	क्र.	संस्थेचे/ महाविद्यालयाचे नाव	प्रस्तावित नवीन अभ्यासक्रम/विषय
		मुंबई विद्यापीठ, मुंबई	
१.	१.	मातोश्री कानबाई लालबाई अँड मोतीबाई लोहाना कन्याशाळा व बालिकागृहाचे बी. एल. अमलानी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्स अँड मातोश्री मानकेबाई रंचोडदास नथवाणी कॉलेज ऑफ आर्टस प्लॉट नं यु/९, एन. एस. रोड नं ६, जेव्हीपीडी स्कीम, जोगर्स पार्क, विले पार्ले (प), मुंबई- ४०० ०५६	नवीन विषय १) बी ए. (सायकोलॉजी)
२.	२.	के. एम. अग्रवाल कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अँड सायन्स अग्रवाल कॉलेज-पडगा रोड, गणशेरे, ता. कल्याण, जि. ठाणे- ४२१ ३०१	नवीन विषय १) बी ए (हिंदी) २) बी ए (पॉलिटीकल सायन्स) ३) बी ए (भूगोल)
३.	३.	सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे सोनोपंत दांडेकर आर्टस कॉलेज, व्ही. एस. आपटे कॉमर्स अँड एम. एस. मेहता सायन्स कॉलेज खारेखूरण रोड, ता. व जि. पालघर- ४०१ ४०४	नवीन विषय १) बी ए (सायकोलॉजी)
		शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर	
४.	१.	भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ शाहूनगर परिते चे भोगावती महाविद्यालय, कुरकली करवीर जि. कोल्हापूर	नवीन विषय एम.ए. भाग-१ राज्यशास्त्र
५.	२.	रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर.	नवीन विषय बी.एस्सी. भाग १ मायक्रोबायोलॉजी
६.	३.	रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर.	नवीन विषय बी.ए.भाग १ एन.सी.सी. (ऐच्छिक)

७.	४.	श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर २१३० ई ताराबाई पार्क, कोल्हापूर	नवीन विषय एम.एस्सी. भाग-१ संख्याशास्त्र
८.	५.	श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर २१३० ई ताराबाई पार्क, कोल्हापूर	नवीन विषय एम.एस्सी. भाग-१ कॉम्प्युटर सायन्स
९.	६.	श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर २१३० ई ताराबाई पार्क, कोल्हापूर	एम. एस्सी. एस्सी भाग-१ मायक्रोबायोलॉजी
१०.	७.	श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर २१३० ई ताराबाई पार्क, कोल्हापूर	नवीन विषय एम एस्सी भाग-१ ऑनॅलिटिकल केमिस्ट्री
११.	८.	विद्या प्रसारक मंडळ, गडहिंगलज	नवीन विषय बी.एस्सी भाग-३ संख्याशास्त्र
१२.	९.	श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोडिंग हाउस, कोल्हापूर, संचलित न्यू कॉलेज, १०६१, ए वॉर्ड शिवाजी पेठ, कोल्हापूर	नवीन विषय एम. एस्सी भाग-१ कॉम्प्युटर सायन्स
१३.	१०.	श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोडिंग हाउस, कोल्हापूर, संचलित न्यू कॉलेज, १०६१, ए वॉर्ड शिवाजी पेठ, कोल्हापूर	नवीन विषय एम. एस्सी भाग-१ मॅथॅमॅटीक्स
१४.	११.	रयत शिक्षण संस्था, पोवई रयत शिक्षण संस्थेचे चंद्राबाई शांताप्पा शेंडुरे कॉलेज, हुपरी, ता. हातकणंगले,, जि. कोल्हापूर नाका, सातारा	नवीन विषय बी. ए. भाग-३ अर्थशास्त्र
१५.	१२.	खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्री ता. चंदगड, संचलित र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड, ता. चंदगड, जि. कोल्हापूर	नवीन विषय बी. एस्सी भाग - ३ संख्याशास्त्र
१६.	१३.	महात्मा फुले शिक्षण संस्था, उरुण- इस्लामपूर संचलित कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, उरुण-इस्लामपूर, ता.वाळवा, जि.सांगली	नवीन विषय - बी.एस्सी. भाग १ - इलेक्ट्रॉनिक्स ऑण्ड स्टॅटिस्टिक्स
१७.	१४.	सर्वोदय शिक्षण संस्था, उमदी, ता.जत, जि.सांगली संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमदी, ता.जत, जि.सांगली	नवीन विषय - बी.एस्सी. भाग ३ - रसायनशास्त्र
१८.	१५.	रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा.	नवीन विषय - बी.एस्सी. भाग १ - फिशरिज

१९.	१६.	रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा.	नवीन विषय - एम.एस्सी. भाग १ - डाटा सायन्स (२०)
२०.	१७.	रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा.	नवीन विषय - एम.एस्सी. भाग १ - ॲनिमेशन सायन्स (२०)
२१.	१८.	रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा.	नवीन विषय - एम.एस्सी. भाग १ - फॉरेंसिक सायन्स (२०)
२२.	१९.	रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा.	नवीन विषय - बी.ए. भाग ३ - भूगोल
२३.	२०.	कोयना शिक्षण संस्था, पाटण संचलित बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण, ता. पाटण जि. सातारा	नवीन विषय - बी.एस्सी. भाग ३ - संख्याशास्त्र
२४.	२१.	कोयना शिक्षण संस्था, पाटण संचलित बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण, ता.पाटण जि.सातारा	नवीन विषय - बी.एस्सी. भाग ३ - सुक्ष्मजीवशास्त्र
२५.	२२.	कोयना शिक्षण संस्था, पाटण संचलित बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण, ता.पाटण जि.सातारा	नवीन विषय - बी.एस्सी. भाग ३ - वनस्पतीशास्त्र
२६.	२३.	कोयना शिक्षण संस्था, पाटण संचलित बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण, ता.पाटण जि.सातारा	नवीन विषय - बी.एस्सी. भाग ३ - गणित
२७.	२४.	लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, टिबर एरिया, राजनेमी परिसर, सांगली संचलित नारायणदास सर्वेत्तमदास सोटी विधी महाविद्यालय, सांगली	नवीन विषय - एलएल. एम. भाग १ व २ - Intellectual Property Rights (I.P.R.) (६०)
२८.	२५.	कासेगांव एज्युकेशन सोसायटीचे, कासेगांव श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान), इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली	नवीन विषय विज्ञान - बी. एस्सी . भाग-३ झुलॉजी
२९.	२६.	डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे विलिंग्डन महाविद्यालय, सांगली	नवीन विषय विज्ञान - बी. ए . भाग-३ मानसशास्त्र.
		श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई.	
३०.	१.	त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठाण, त्रिमुर्ती महिला विज्ञान महाविद्यालय, तेलकुडगाव, ता.नेवासा, जि. अहमदनगर	नवीनविषय सायन्स झुओलॉजी (बी.एस्सी झुओलॉजी)

३१.	२.	द सार्वजनिक एज्युकेशन सोसायटी, श्रीमती पी.एन. दोशी वुमेन्स कॉलेज, कामा लेन, घाटकोपर पश्चिम - ४०००८६	नवीनविषय एम.ए.हिंदी
३२.	३.	निष्ठा एज्युकेशन वेलफेअर सोसायटी,विद्या वरिधी महिला महाविद्यालय, वलई पाडा रोड, संतोष भुवन, नालासोपारा पूर्व, पालघर	नवीन विषय कॉमर्स १-बॅचलर इन अकाउंटन्सी अँड फायनान्स २- बॅचलर इन अकाउंटन्सी, फायनान्स अँड इन्सुरन्स
३३.	४.	श्री. चंदूलाल नानावटी वूमेन्स इं स्टि टयुट अँड गर्ल्स हायस्कूल मनिबेन नानावटी वूमेन्स कॉलेज, वल्लभभाई रोड, विलेपार्ले (प.) मुंबई - ४०००५६	नवीन विषय कॉमर्स १-बॅचलर इन अकाउंटन्सी अँड फायनान्स
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव			
३४.	१.	निजामपूर जैताने शिक्षण प्रसारक मंडळाचे, जगन्नाथ कडवादास शाह आदर्श महाविद्यालय, निजामपूर जैताने निजामपूर जैताने ता- साक्रि जि.धुळे ता.साक्री जि. धुळे	मानवीय संस्था - बी.ए. [इतिहास(विशेष/मुख्य)][द्वितीय वर्ष]
३५.	२.	विशाल शिक्षण प्रसारक मंडळ धुळे, ता.जि. धुळे संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, महिंदळे, धुळे नागपुर सुरत बायपास एस आर पी कॅम्प जवळ महिंदळे धुळे ता.धुळे जि. धुळे	विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी. रसायन शास्त्र (विशेष/मुख्य)[तृतीय वर्ष], वनस्पति शास्त्र (विशेष/मुख्य)[तृतीय वर्ष], प्राणी शास्त्र (विशेष/मुख्य)[तृतीय वर्ष]] विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस.सी. (संगणकशास्त्र) (विशेष/मुख्य) [तृतीय वर्ष]
३६.	३.	सोशल आणि कल्चरल असोशिएशन संचलित श्रीमती. नर्मदाबाई नागो चौधरी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुसुंबा ता-धुळे मु/पो. कुसुंबा ता.धुळे जि. धुळे	विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस.सी [गणीत (दुय्यम/सर्व साधारण)[प्रथम वर्ष], इलेक्ट्रॉनिक्स (दुय्यम/सर्व साधारण)[प्रथम वर्ष], संगणक विज्ञान (दुय्यम/सर्व साधारण)[प्रथम वर्ष], संख्याशास्त्र (दुय्यम/सर्व साधारण) [प्रथम वर्ष]] विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस.सी [वनस्पति शास्त्र (विशेष/मुख्य) [तृतीय वर्ष], भूगोल (विशेष/मुख्य)

			[तृतीय वर्ष], प्राणी शास्त्र (विशेष/मुख्य)[तृतीय वर्ष]]
३७.	४.	रावेर परीसर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावेर बुरहानपुर रोड, रावेर. ता.रावेर जि. जळगाव	मानवीय संस्था - बी.ए. [मराठी (विशेष/मुख्य)][द्वितीय वर्ष]]
३८.	५.	कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुन्हा (काकोडा) मु पो कुन्हा ता मुक्ताईनगर जि ४२५१२७ ता.मुक्ताईनगर जि. जळगाव	मानवीय संस्था - बी.ए. [राज्यशास्त्र (विशेष/मुख्य)][द्वितीय वर्ष], वैकल्पिक इंग्रजी (विशेष/मुख्य)[द्वितीय वर्ष]] विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस.सी [रसायन शास्त्र (विशेष/मुख्य) [तृतीय वर्ष], संगणक विज्ञान (विशेष/मुख्य)[तृतीय वर्ष]]
३९.	६.	ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे भुसावळ कला व विज्ञान आणि पी. ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ जामनेर रोड आणि ए.एच.-४६ जवळ, ता.भुसावळ जि. जळगाव	विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस.सी.(झूलॉजी) (विशेष/मुख्य) [प्रथम वर्ष] मानवीय संस्था - एम.ए.(इतिहास) (विशेष/मुख्य) [प्रथम वर्ष]
४०.	७.	रावेर परीसर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावेर बुरहानपुर रोड, रावेर. ता.रावेर जि. जळगाव	बी.ए. मराठी
४१.	८.	संत जनगाडे महाराज शिक्षण मंडळाचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय, खापर,ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार	नवीन विषय कला - प्रयोजन मुलक हिंदी, हिंदी, सांस्कृतिक इतिहास, मराठी
४२.	९.	सोशल आणि कल्चरल असोसिएशन संचलित श्रीमती. नर्मदाबाई नागो चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुसुंबा, ता. धुळे	नवीन विषय १. विज्ञान - सुक्ष्मजीवशास्त्र २. वाणिज्य - बी.कॉम
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर			
४३.	१.	रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर (स्वायत्त), कर्मवीर पथ, पंढरपूर-पुणे रोड, पंढरपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर - ४१३ ३०४.	नवीन विषय बी.ए. भाग-१ एन.सी.सी. (NCC)
४४.	२.	सहकार महिर्ष शंकरराव मोहिते-पाटील प्रतिष्ठानचे सहकार महिर्ष शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय, नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर	नवीन विषय बी.एस्सी (रसायनशास्त्र) भाग-३

४५.	३.	सहकार महिर्ष शंकरराव मोहिते-पाटील प्रतिष्ठानचे सहकार महिर्ष शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय, नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर	नवीन विषय बी.ए. भाग-३ (राज्यशास्त्र)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड			
४६.	१.	लोकमान्य ग्रामीण विकास संस्थेचे लोकमान्य महाविद्यालय, सोनखेड, ता. लोहा, जि. नांदेड	बी.कॉम.
४७.	२.	अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे देगलूर महाविद्यालय, देगलूर, ता. देगलूर, जि. नांदेड	Diploma in Taxation Law
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली			
४८.	१.	डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स चंद्रपूर, जि. चंद्रपूर	नवीन विषय विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेंतर्गत Biotechnology, Geology, Microbiology
४९.	२.	डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स चंद्रपूर, जि. चंद्रपूर	नवीन विषय मानव विज्ञान विद्याशाखेंतर्गत Hindi, Supplementary English, Ambedkar Thought
५०.	३.	गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूर, जि. चंद्रपूर	नवीन विषय विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेंतर्गत वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर			
५१.	१.	डॉ. मधुकरराव वासनीक पी. डब्ल्यु. एस. कला व वाणिज्य महाविद्यालय, इंदोरा, कामठी रोड, नागपूर - ४४० ०२६.	नवीन विषय १. विज्ञान - बी.एस्सी. विषय - संगणक विज्ञान - इलेक्ट्रॉनिक्स माध्यम - इंग्रजी
५२.	२.	इंद्रप्रस्थ न्यु आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वर्धा बॅचलर रोड, नालवाडी, ता.जि. वर्धा - ४४२ ००१.	नवीन विषय १. कला - बी.ए. विषय - सप्लिमेंटरी इंग्लिश माध्यम - इंग्रजी
५३.	३.	डॉ. एल.डी. बलखंडे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, खापरी रोड, ता. पवनी, जि. भंडारा - ४४१ ९१०.	नवीन विषय १. कला - बी.ए. विषय - सायकॉलॉजी माध्यम - मराठी
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती			
५४.	१.	डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, उत्तम नगर, अमरावती, (१२७)	नवीन विषय बी.कॉम.भाग-१ (पाली) (मराठी माध्यम)

५५.	२.	तक्षशिला महाविद्यालय, शाम नगर, अमरावती, (१३२)	नवीन विषय बी.कॉम.भाग-१ (पाली) बी.एस्सी.भाग-१ (पाली)
५६.	३.	श्री.शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,आकोट, (२०३)ता. आकोट, जि. अकोला.	नवीन विषय बी. एस्सी भाग-१ (सुक्ष्मजीवशास्त्र)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद			
५७.	१.	अंजिठा एज्युकेशन सोसायटी औरंगाबाद संचलित संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगांव, ता. सोयगांव, जि. औरंगाबाद	नवीन विषय सुक्ष्मजीवशास्त्र
५८.	२.	अंजिठा एज्युकेशन सोसायटी औरंगाबाद संचलित संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगांव, ता. सोयगांव, जि. औरंगाबाद	नवीन विषय बी.ए - संगीत व नाटयशास्त्र
५९.	३.	श्रीमती. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बीड, जि. बीड	नवीन विषय बी.ए - मानसशास्त्र

**विवरणपत्र - क
अतिरिक्त तुकडी**

अ.क्र.	क्रं.	संस्थेचे/ महाविद्यालयाचे नांव	प्रस्तावित नवीन अभ्यासक्रम/विषय
मुंबई विद्यापीठ, मुंबई			
१.	१.	डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे किर्ती एम. डुंगरसी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय काशीनाथ धुरु मार्ग, वीर सावरकर मार्ग, आगार बाजार जवळ, दादर (प), मुंबई- ४०० ०२८	अतिरिक्त तुकडी १) बी कॉम. (अकाउंटिंग अँड फायन्यास) (६०-१२०)
२.	२.	खैरूल इस्लाम हायर एज्युकेशन सोसायटीचे महाराष्ट्र कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स २४६-ए, जहांगिर बोमन बेहराम रोड, मुंबई- ४०० ००८	अतिरिक्त तुकडी १) एम. एस्सी. (इन्फारेमेशन टेकनॉलॉजी) (२०-४०)
३.	३.	अंजुमान-ई-इस्लामचे बॅरिस्टर ए. आर. अंतूले कॉलेज ऑफ लॉ बहुदिदन त्याब्जी मार्ग, डॉ डी एन रोड समोर, मुंबई- ४०० ००१	अतिरिक्त तुकडी १)विधी (३ वर्षे) (६०-१२०)
४.	४.	रिक्की दयाराम अँड शेट हस्साराम नॅशनल कॉलेज कॉमर्स आर्ट्स अँड	अतिरिक्त तुकडी १. बी.कॉम (अकाउंटिंग अँड फायनान्स)

		कॉमर्स अँड वाशुईमुल असोमोल सायन्स कॉलेज लिंकिंग रोड, बांद्रा (पू), मुंबई- ४०० ०५०	२. बी.एम.एस
५.	५.	शिला रहेजा स्कुल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च रहेजा एज्युकेशन कॉम्प्लेक्स, खेर नगर, छत्रपती शिवाजी ग्राउंड, बांद्रा (पू), मुंबई- ४०० ०५१	अतिरिक्त तुकडी १) बी. एम. एस. (६०-१२०)
६.	६.	रामजी असर विद्यालयाचे लक्ष्मीचंद गोलवाला कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्स एम. जी. रोड, घाटकोपर (पू), मुंबई- ४०० ०७७	अतिरिक्त तुकडी १) बी. कॉम (बँकिंग अँड इन्शुरन्स) (१२०-१८०) २) बी. कॉम (अकाउंटिंग अँड फायन्यास) (१८०-२४०) ३) बी. एम. एस. (१२०-१८०)
७.	७.	हिंदी विद्या प्रचार समितीचे कॉलेज ऑफ लॉ हिंदी हाय स्कुल जवळ, घाटकोपर (प), मुंबई- ४०० ०८६	अतिरिक्त तुकडी १) एल. एल. एम (६०-१२०)
८.	८.	बॉम्बे सेल्सयिन सोसायटीचे डॉन बॉस्को कॉलेज प्रिमीयर ऑटोमोबाईल रोड, कुर्ला प, मुंबई-४०००७०	अतिरिक्त तुकडी बी. एम. एस
९.	९.	चेंबूर कर्नाटका संघाचे चेंबूर कर्नाटका कॉलेज ऑफ लॉ विद्यासागर, घाटला, चेंबूर, मुंबई- ४०० ०७१	अतिरिक्त तुकडी १) एल एल एम. (६०-१२०)
१०.	१०.	वालिया लालजीभाई वाणिज्य महाविद्यालय आणि वालिया लिलावंतीबेन छगनलाल कला महाविद्यालय कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी डी.एन.नगर अंधेरी (प.)	बी.एम.एस.
११.	११.	रितंबरा विश्व विद्यापीठाचे मालिनी किशोर संघवी वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय निर्मलादेवी अरुण कुमार आहुजा मार्ग, जे व्ही पी डी स्कीम, विले पार्ले (प), मुंबई- ४०० ०४९	अतिरिक्त तुकडी १) बी कॉम (फायन्यानशियल मार्केट्स) (६०-१२०) २) बी कॉम (अकाउंटिंग अँड फायन्यास) (६०-१२०) ३) बी एम एस (१२०-१८०)
१२.	१२.	चिल्ड्रन वेलफेयर सेंटरचे कॉलेज ऑफ लॉ	अतिरिक्त तुकडी १) विधी (३ वर्षे) (१२०-१८०)

		मार्वे नगर, एचडीएफसी बँक, मालाड (प), मुंबई - ४०० ०६४	
१३.	१३.	लाढीदेवी रामधर महेश्वरी नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स आर. एस. कॅम्पस, एस. व्ही. रोड, मालाड (प), मुंबई- ४०० ०६४	अतिरिक्त तुकडी १) बी कॉम (३६०-४८०)
१४.	१४.	कांदिवली एज्युकेशन सोसायटीचे श्री जयंतीलाल एच पटेल लॉ कॉलेज भोगीलाल फादिया रोड, कांदिवली (प), मुंबई- ४०० ०६७	अतिरिक्त तुकडी १)विधी (३ वर्षे) (१२०-१८०) २)विधी (५ वर्षे) (१२०-१८०) ३)एल एल एम (६०-१२०)
१५.	१५.	ठाकुर एज्युकेशनल ट्रस्टचे ठाकुर रामनारायण कॉलेज ऑफ लॉ, एस. व्ही. रोड, दहिसर गाव, दहिसर (पू), मुंबई- ४०० ०६८	अतिरिक्त तुकडी १) एल एल एम (६०-१२०)
१६.	१६.	गोखले एज्युकेशन सोसायटीचे श्री भाऊसाहेब वर्तक आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज गोखले महाविद्यालय मार्ग, गोराई रोड, एम.एच.बी. कॉलनी, बोरीवली (प.), मुंबई-४०००९१	अतिरिक्त तुकडी १. बी.कॉम (अकाउंटिंग अँड फायनान्स)
१७.	१७.	हबीब एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीचे एम एस कॉलेज ऑफ लॉ हबीब एज्युकेशनल कॅम्पस, एम एच मोहानी रोड, कौसा, मुंब्रा, जि. ठाणे- ४०० ६१२	अतिरिक्त तुकडी १) विधी (३ वर्षे) (१२०-१८०)
१८.	१८.	हबीब एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीचे एम एस कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, बी एम एस, बी एस्सी (आय टी) बी एस्सी (सी एस्सी) हबीब एज्युकेशनल कॅम्पस, एम एच मोहानी रोड, कौसा, मुंब्रा, जि. ठाणे- ४०० ६१२	अतिरिक्त तुकडी १) बी एस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडीज) (६०-१२०) २) बी एम एस (६०-१२०)
१९.	१९.	के. एम. अग्रवाल कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स अग्रवाल कॉलेज-पडगा रोड, गणशेरे, ता. कल्याण, जि. ठाणे- ४२१ ३०१	अतिरिक्त तुकडी १) बी एम एस (१२०-१८०)
२०.	२०.	कल्याण सिटीझन एज्युकेशन सोसायटीचे बी. के. बिल्ला रात्रकालीन कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय	अतिरिक्त तुकडी १) बी कॉम (अकाउंटिंग अँड फायन्यास (६०-१२०)

		बी. के. बिल्वा महाविद्यालय रोड, कल्याण (प), जि. ठाणे- ४२१ ३०४	२) बी एम एस (६०-१२०)
२१.	२१.	दि साऊथ इंडियन असोसिएशनचे (रजि) दि एस. आय. ए. कॉलेज ऑफ हायर एज्युकेशन, प्लॉट ८८, एमआयडीसी, रेसिडेन्शियल एरिया, जिमखाना रोड, डोबिवली (पू), जि. ठाणे- ४२१ २०३	अतिरिक्त तुकडी १) बी कॉम (अकाउंटिंग अँड फायन्यास (६०-१२०) २) बी एम एस (१२०-१८०)
२२.	२२.	स्वयंम सिध्दी मित्र संघाचे डिग्री कॉलेज सोनादेवी कंपाउंड, ऑक्ट्रॉय नाक्याजवळ, कल्याण - भिवंडी रोड, वसई दिवा रेल्वे रुट, भिवंडी, जि. ठाणे- ४२१ ३०२	अतिरिक्त तुकडी १) बी.कॉम २) बी.एम.एस.
२३.	२३.	मांजरा चॅरीटेबल ट्रस्टचे कॉलेज ऑफ लॉ सेक्टर-४, एरोली, नवी मुंबई- ४०० ७०८	अतिरिक्त तुकडी १) एल एल एम (६०-१२०)
२४.	२४.	जन विकास मंडळाचे मोहनलाल रायचंद मेहता कॉलेज ऑफ कॉमर्स, दिवली मा कॉलेज ऑफ सायन्स, अमृतलाल रायचंद मेहता कॉलेज ऑफ आर्ट्स, डॉ आर टी दोशी कॉलेज ऑफ कॅम्प्युटर सायन्स प्लॉट नं ९, सेक्टर १९, ऐराली, नवी मुंबई- ४०० ७०८	अतिरिक्त तुकडी १) बी एम एस (१८०-२४०)
२५.	२५.	हबीब एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटीचे एम एस कॉलेज ऑफ लॉ देवघर, ता. वाडा, जि पालघर- ४०१ ४०४	अतिरिक्त तुकडी १) विधी (३ वर्षे) (६०-१२०)
२६.	२६.	आयडियल कॉलेज ऑफ लॉ मु. पो. पोशेरी, ता. वाडा, जि. पालघर - ४२१ ३०३	अतिरिक्त तुकडी १) विधी (३ वर्षे) (१२०-१८०)
२७.	२७.	वाडा निर्मिती एज्युकेशनल सोसायटीचे वाडा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड सायन्स वाडा-परळी रोड, हरसोळे, मु. पो. वाडा, ता. वाडा, जि. पालघर- ४२१ २०२	अतिरिक्त तुकडी १) एम एस्सी (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (२०-४०)
२८.	२८.	वाडा निर्मिती एज्युकेशन सोसायटीचे विद्या वारिधी डिग्री कॉलेज आर्ट्स, कॉमर्स पंचम विद्यालयाजवळ, अचोले, नालासोपारा (पू), जि. पालघर- ४०१ २०९	अतिरिक्त तुकडी १) बी कॉम (२४०-३६०)
२९.	२९.	बंटस संघ मुंबईचे अण्णा लीला कॉल्ज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्स अँड शोभा जयराम शेटी कॉलेज फॉर बीएमएस,	अतिरिक्त तुकडी १) बी. कॉम. (अकाउंटिंग अँड फायन्यास) (६०-१२०)

		शशी मोनमोहन शेटी हायर एज्युकेशन कॉम्प्लेक्स, बंटारा भवन मार्ग समोर, कुर्ला (पू), मुंबई- ४०० ०७०	
३०.	३०.	विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, सिंधी सोसायटी, चेंबूर, मुंबई- ४०० ०७१	अतिरिक्त तुकडी १) बी. एम. एस (६०-१२०)
३१.	३१.	मारवाडी विद्यालय संचालित श्रीमती कमलादेवी गौरीदत्त मित्तल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, नाहर नगर, लिब्रटी गार्डनच्या समोर, मालाड (प.), मुंबई- ४०० ०६४	अतिरिक्त तुकडी १) बी. कॉम. (अकाउंटिंग अँड फायन्यास) (६०-१२०)
३२.	३२.	झगडू सिंग चॅरीटेबल ट्रस्टचे ठाकुर श्यामनारायण डिग्री कॉलेज ९० फिट रोड, ठाकुर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पू), मुंबई- ४०० १०१	अतिरिक्त तुकडी १) बी. एस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडीज) (६०-१२०)
३३.	३३.	महाराष्ट्र शैक्षणिक व आरोग्य विद्यानगरीचे साकेत लॉ कॉलेज विद्यानगरी, गट क्र. ३२६, मौजे कांबारे, पो. आवरे, शहापूर- किन्हवली रोड, ता. शहापूर, जि. ठाणे- ४२१ ६०१	अतिरिक्त तुकडी १) विधी (३ वर्षे) (६०-१२०)
३४.	३४.	ज्ञानसाधनाचे सतिश प्रधान ज्ञान साधना कला, वाणिज्य आणि कला महाविद्यालय ऑफ ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ज्ञानसाधना मार्ग, ठाणे- ४०० ६०४	अतिरिक्त तुकडी १) बी. कॉम (अकाउंटिंग अँड फायन्सास) (१२०-१८०) १) बी. एम. एस. (१२०-१८०)
३५.	३५.	प्रिती अँकडमी लॉ कॉलेज कल्याण- मुरबाड रोड, म्हारळ, ता. कल्याण, जि. ठाणे- ४२१ १०३	अतिरिक्त तुकडी १) विधी (३ वर्षे) (६०-१२०)
३६.	३६.	सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे लॉ कॉलेज, खारेखूरण रोड, ता. व जि. पालघर- ४०१ ४०४	अतिरिक्त तुकडी १) एल. एल. एम. (६०-१२०)
३७.	३७.	अंजुमन-ई-इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स लोकमान्य टिळक रोड, बाजार पेठ, मुरुड जंजिरा, जि. रायगड- ४०२ ४०१	अतिरिक्त तुकडी १) एम. एस्सी. (ऑरगॅनिक केमिस्ट्री) (२०-४०)

३८.	३८.	महात्मा एज्युकेशन सोसायटीचे पिल्लाई एचओसी कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स पिल्लाई एचओसीएल एज्युकेशनल कॅम्पस, एचओसी कॉलनी, रसायनी, ता. खालापूर, जि. रायगड- ४१० २०७	अतिरिक्त तुकडी १) बी. एम. एस. (१२०-१८०)
३९.	३९.	माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अशोकदाद साबळे लॉ कॉलेज, जिल्हा न्यायालयाशेजारी, जुने माणगाव, ता. माणगाव, जि. रायगड- ४०२ १०४	अतिरिक्त तुकडी १) विधी (३ वर्षे) (६०-१२०)
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई.			
४०.	१.	जनसेवा समिती सचलित, श्री. एम.डी शहा महिला कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, भाईलालभाई पटेल रोड, मालाड (प.) मुंबई - ४०० ०६४	अतिरिक्त तुकडी बी.सी.ए
४१.	२.	जनसेवा समिती सचलित, श्री. एम.डी शहा महिला कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, भाईलालभाई पटेल रोड, मालाड (प.) मुंबई - ४०० ०६४	अतिरिक्त तुकडी बी.ए सायकोलॉजी, इकोनॉमिक्स
४२.	३.	द सार्वजनिक एज्युकेशन सोसायटी, श्रीमती. पी.एन.दोशी वुमन्स कॉलेज, कामा लेन घाटकोपर (प.) मुंबई - ४०००८६	अतिरिक्त तुकडी बी.सी.ए
४३.	४.	शिवम महिला शिक्षण प्रसारक मंडळ, जालना कॉलेज ऑफ होम सायन्स, कबाडी मोहला, उदासी मठ, जालना- ४६० २०३	अतिरिक्त तुकडी बी.एस्सी होम सायन्स
४४.	५.	शिवम महिला शिक्षण प्रसारक मंडळ, जालना कॉलेज ऑफ होम सायन्स, जि. जालना.	अतिरिक्त तुकडी बॅचलर ऑफ आर्ट्स मास मिडीया
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे			
४५.	१.	रयत शिक्षण संस्था राधाबाई काळे कलावाणिज्य आणि शास्त्र महिला महाविद्यालय पत्ता: तारकपूर बस स्टॅण्ड मागे ता.: अहमदनगर जि: अहमदनगर	तुकडी वाढ विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - एम.एस्सी. ऑर्गॅनिक केमिस्ट्री वर्ष: पहिले
४६.	२.	संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटीचे संजीवनी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कोपरगाव, जि.अहमदनगर	तुकडी वाढ विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. -

			एम.एस्सी. ऑर्गॅनिक केमिस्ट्री वर्ष: पहिले विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी वर्ष : पहिले
४७.	३.	शिर्डी साई रूरल इन्स्टिट्यूट कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पत्ता: मु पो-राहाता ता:राहता जि:अहमदनगर पिनकोड: ४२३१०७ ता.: राहता जि: अहमदनगर	तुकडी वाढ विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - एम.एस्सी. ऑर्गॅनिक केमिस्ट्री वर्ष: पहिले
४८.	४.	प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था पद्मश्री विखे पाटील आर्ट्ससायन्स व कॉमर्स महाविद्यालय प्रवरानगर पत्ता: मु. पो. लोणी ता.: राहता जि: अहमदनगर	तुकडी वाढ विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - एम.एस्सी. ड्रग केमिस्ट्री वर्ष: पहिले विज्ञान व तंत्रज्ञान - बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स - बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स वर्ष: पहिले
४९.	५.	प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ, ता. राहुरी, जि. अहमदनगर	तुकडी वाढ विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - एम.एस्सी. ऑनॅलिटीकल केमिस्ट्री
५०.	६.	नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक कै बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय पत्ता: साने गुरजी नगर जेल रोड नाशिक रोड ता.: नाशिक जि: नाशिक	तुकडी वाढ वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम. - एम.कॉम. वर्ष: पहिले
५१.	७.	मराठा विद्या प्रसारक समाज कगदा मोरे कला वाणिज्य वि- निफाड पत्ता: निफाड ता निफाड जि नाशिक(महाराष्ट्र) पिनकोड ४२२३०३ ता.: नाशिक जि: नाशिक	तुकडी वाढ वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. - बी.कॉम. वर्ष: पहिले
५२.	८.	युथ एजुकेशन अँड वेलफेर सोसाइटी नॅशनल सीनियर कॉलेज नाशिक पत्ता: मौलाना आज़ाद रोड सारंडा नाशिक सारंडा सर्कल ता.: नाशिक जि: नाशिक	तुकडी वाढ वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. - बी.कॉम. वर्ष: पहिले मानवविज्ञान - बी.ए. - बी. ए. वर्ष: पहिले
५३.	९.	मराठा विद्या प्रसारक समाज के के वाघ महाविद्यालय पत्ता: मुंबई-आगरारोड लगत ता.: निफाड जि: नाशिक	तुकडी वाढ वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. - बी.कॉम. वर्ष: पहिले विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - एम.एस्सी. ओर्गॅनिक केमिस्ट्री वर्ष: पहिले
५४.	१०.	मराठा विद्या प्रसारक समाज जीएमडी आर्ट्स बीडब्ल्यु कॉमर्स अँड सायन्स	तुकडी वाढ वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. - बी.कॉम. वर्ष: पहिले

		कॉलेज पत्ता: सिन्नर ता.: सिन्नर जि: नाशिक	
५५.	११.	अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट शारदाबाई पवार महिला कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पत्ता: शारदानगर माळेगाव बु ॥ ता.: बारामती जि: पुणे	तुकडी वाढ विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - एम.एस्सी. ओर्गानिक केमिस्ट्री वर्ष: पहिले
५६.	१२.	अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट शारदाबाई पवार महिला कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पत्ता: शारदानगर माळेगाव बु ॥ ता.: बारामती जि: पुणे	तुकडी वाढ विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - एम.एस्सी. बॉटनी वर्ष: पहिले विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी वर्ष: पहिले
५७.	१३.	अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट शारदाबाई पवार महिला कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पत्ता: शारदानगर माळेगाव बु ॥ ता.: बारामती जि: पुणे	तुकडी वाढ विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - अॅनॅलिटिकल केमिस्ट्री वर्ष: पहिले
५८.	१४.	महाराष्ट्रा अकॅडमी ऑफ इंजिनियरिंग अँड एजुकेशनल रिसर्च एम आय टी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पत्ता: देहू फाटा आळंदी(देवाची) ता.: हवेली(महानगर पालिका हद्द वगळून) जि: पुणे	तुकडी वाढ विज्ञान व तंत्रज्ञान - बी.सी.ए.(विज्ञान) वर्ष: पहिले
५९.	१५.	जु ता शि शि प मंडळ जुन्नर श्री. छत्रपती महाविद्यालय जुन्नर पत्ता: बोडके नगर ता.: जुन्नर जि: पुणे	तुकडी वाढ वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम. वर्ष: पहिले
६०.	१६.	खे ता शि प मंडळ साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालय पत्ता: सिद्धेश्वर मंदिराजवळ पुणे-नाशिक हायवे राजगुरुनगर ता.खेड जि.पुणे पिन - ४१०५०५ ता.: खेड जि: पुणे	तुकडी वाढ वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. वर्ष: पहिले
६१.	१७.	नव सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट पुणे कै. भागुबाई पिंगळे आर्ट्स व कॉमर्स रात्र महाविद्यालय चाकण पत्ता: ९४/११३ चक्रेश्वर मंदिराजवळ चाकण ता. खेड जि. पुणे ४१०५०९ ता.: खेड जि: पुणे	तुकडी वाढ वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. वर्ष: पहिले मानवविज्ञान - बी.ए. - वर्ष: पहिले
६२.	१८.	इंद्रायणी विद्यामंदिर इंद्रायणी महाविद्यालय पत्ता: तळेगांव दाभाडे ता.: मावळ जि: पुणे	तुकडी वाढ वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. वर्ष: पहिले
६३.	१९.	डॉ.डी वाय पाटील युनिटेक सोसायटी पुणे डॉ.डी.वाय.पाटील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पत्ता: संत तुकाराम नगर	तुकडी वाढ विज्ञान व तंत्रज्ञान - एम. एस्सी. बायोटेक्नोलॉजी - वर्ष: पहिले

		पिंपरी ता.: पिंपरी चिंचवड (महानगर पालिका हद्द) जि: पुणे	विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - संगणक विज्ञान (डेटा विज्ञान) वर्ष: पहिले विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - एम.ए./एम.एस्सी. स्टॅटिस्टिक्स वर्ष: पहिले विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - पर्यावरण शास्त्र वर्ष: पहिले विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - बायो-इन्फोर्मेटिक्स वर्ष: पहिले विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - .टेक. इन्फर्मेशन टेक्नोलॉजी वर्ष:
६४.	२०.	कमला एज्युकेशन सोसायटी प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज पत्ता: ब्लॉक न ३ प्लॉट न ३ एम. आइ.डी.सी मुंबई पुणे रोड चिंचवड ता.: पिंपरी चिंचवड (महानगर पालिका हद्द) जि: पुणे	तुकडी वाढ वाणिज्य व व्यवस्थापन - एम.कॉम. वर्ष: पहिले
६५.	२१.	अरीहंत एज्युकेशन फाउंडेशन अरिहंत कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स पत्ता: ३ एस एच एल कोर्ट सोलापूर बाजार महात्मा गांधी बस सॅण्ड जवळ कॅम्प ता.: पुणे (महानगर पालिका हद्द) जि: पुणे	तुकडी वाढ वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. वर्ष: पहिले
६६.	२२.	एशियन अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स पत्ता: २८/१५/१६ नई रोड नई धायरी रोड (पारी कंपनी चौक) पुणे ४११०४१ ता.: पुणे (महानगर पालिका हद्द) जि: पुणे	तुकडी वाढ विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एससी.(कम्प्युटर ॲप्लिकेशन) - वर्ष: पहिले
६७.	२३.	वसंतदादा पाटिल प्रतिष्ठाण गुरुवर्य सदानंद महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पत्ता: कोढवा बु॥ पुणे-४८ ता.: पुणे (महानगर पालिका हद्द) जि: पुणे	तुकडी वाढ वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. वर्ष: पहिले
६८.	२४.	पुणे विद्यार्थी गृह विज्ञान महाविद्यालय पत्ता: ४४ विद्यानगरी शिवदर्शन पर्वती पुणे ४११००९ ता.: पुणे (महानगर पालिका हद्द) जि: पुणे	तुकडी वाढ वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. वर्ष: पहिले
६९.	२५.	पुणे विद्यार्थी गृह विज्ञान महाविद्यालय पत्ता: ४४ विद्यानगरी शिवदर्शन पर्वती पुणे ४११००९ ता.: पुणे (महानगर पालिका हद्द) जि: पुणे	तुकडी वाढ वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. वर्ष: पहिले विज्ञान व तंत्रज्ञान -

			एम.एससी.(कम्प्युटर ॲप्लिकेशन) - वर्ष: पहिले
७०.	२६.	एम्पायर एडुकेशन सोसायटी इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ एरकराफ्ट इंजिनरींग पत्ता: मांजरी बुद्रुक ता.: पुणे (महानगर पालिका हद्द) जि: पुणे	तुकडी वाढ विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी.(एव्हीएशन) वर्ष: पहिले
७१.	२७.	भारत शिक्षण प्रसारक मंडळ जयक्रांती कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट स्टडीज पत्ता: ज्ञानेश्वर बिल्डिंग बी आर टी बस स्टँड पाठीमागे कात्रज पुणे ता.: पुणे (महानगर पालिका हद्द) जि: पुणे	तुकडी वाढ वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. वर्ष: पहिले
७२.	२८.	पुनला सेंट विन्सेंट पत्ता २००४ सेंट विन्सेंट पुणे(महानगर पालिका हद्द) जि: पुणे	तुकडी वाढ बी.कॉम
७३.	२९.	रयत शिक्षण संस्था एस.एम.जोशी कॉलेज पत्ता: माळवाडी हडपसर ता.: पुणे (महानगर पालिका हद्द) जि: पुणे	तुकडी वाढ वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. वर्ष: पहिले
७४.	३०.	शिक्षण प्रसारक मंडळ साहेबराव शंकरराव ढमढेरे कला वाणिज्य महाविद्यालय पत्ता: तळेगाव ढमढेरे ता.: शिरूर जि: पुणे	तुकडी वाढ वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम. वर्ष: पहिले
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर			
७५.	१.	श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, चे विवेकानंद कॉलेज (स्वायत्त) कोल्हापूर २१३० ई ताराबाई पार्क, कोल्हापूर	बी कॉम भाग १ इंग्रजी माध्यम अतिरिक्त तुकडी
७६.	२.	श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, चे विवेकानंद कॉलेज (स्वायत्त) २१३० ई ताराबाई पार्क, कोल्हापूर	एम.एस्सी. भाग-१ फिजिक्स अतिरिक्त तुकडी
७७.	३.	श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, चे विवेकानंद कॉलेज (स्वायत्त) २१३० ई ताराबाई पार्क, कोल्हापूर	बी. सी. ए. भाग १ (इंग्रजी माध्यम) अतिरिक्त तुकडी
७८.	४.	श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोडिंग हाउस, संचलित न्यू कॉलेज, १०६१, ए वॉर्ड शिवाजी पेठ, कोल्हापूर	एम.कॉम भाग १ अतिरिक्त तुकडी क्र. १
७९.	५.	श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोडिंग हाउस, संचलित न्यू कॉलेज, १०६१, ए वॉर्ड शिवाजी पेठ, कोल्हापूर	एम.एस्सी भाग १ अॅनॅलिटिकल केमिस्ट्री अतिरिक्त तुकडी क्र.१
८०.	६.	विश्वास शिक्षण प्रसारक मंडळ, यशवंतनगर संचलित देशभक्त आनंदराव	अतिरिक्त तुकडी - एम.एस्सी. भाग-१ अॅनॅलिटिकलकेमिस्ट्री (२१ ते ४०)

		बळवंतराव नाईक आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, चिखली, ता.शिराळा, जि.सांगली	
८१.	७.	लोकनेते मा. हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, विटा संचलित आदर्श कॉलेज, विटा, ता.खानापूर, जि.सांगली.	अतिरिक्त तुकडी बी.कॉम. भाग-१ - अतिरिक्त तुकडी क्र. १
८२.	८.	श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, २१३० ई वार्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर संचलित पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगांव, ता.तासगांव, जि.सांगली.	अतिरिक्त तुकडी - बी.कॉम. भाग १ - अतिरिक्त तुकडी क्र. ३
८३.	९.	वुईमेन्स एज्युकेशन सोसायटी, सांगली संचलित श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्याय, सांगली	अतिरिक्त तुकडी - बी.कॉम. भाग १ अतिरिक्त तुकडी क्र. १
८४.	१०.	रयत शिक्षण संस्था, सातारा संस्थेचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर (बुर्ली) पोस्ट - किलोस्करवाडी ता.पलूस, जि.सांगली	अतिरिक्त तुकडी - एम.एस्सी. भाग १ - अॅनॅलिटिकल केमिस्ट्री - अतिरिक्त तुकडी क्र. १ (२१ ते ४०)
८५.	११.	डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित विलिंग्डन महाविद्यालय, सांगली	अतिरिक्त तुकडी - एम.एस्सी. भाग १ - ऑर्गॅनिक केमिस्ट्री - अतिरिक्त तुकडी क्र. १ (२१ ते ४०)
८६.	१२.	रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित बळवंत कॉलेज, विटा, ता.खानापूर, जि.सांगली	अतिरिक्त तुकडी - एम.एस्सी. भाग १ - अॅनॅलिटिकल केमिस्ट्री (२१ ते ४०)
८७.	१३.	श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित रामराव महाविद्यालय, जत. जि. सांगली.	अतिरिक्त तुकडी - बी.ए. भाग - ३ अतिरिक्त तुकडी क्र. १
८८.	१४.	श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित रामराव महाविद्यालय, जत. जि.सांगली.	अतिरिक्त तुकडी -एम.एस्सी. भाग १ - अॅनॅलिटिकल केमिस्ट्री - अतिरिक्त तुकडी क्र. १ (२१ ते ४०)
८९.	१५.	यशवंत शिक्षण संस्था, कुपवाड, सांगली संचलित मिरज महाविद्यालय मिरज, ता.मिरज, जि.सांगली	नवीन अतिरिक्त तुकडी - एम.एस्सी. भाग १ - मायक्रोबायोलॉजी (२१ ते ४०)
९०.	१६.	रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा.	नवीन अतिरिक्त तुकडी - १. बी.एस्सी. भाग १ -अतिरिक्त तुकडी क्र. ४

			२. बी.एस्सी. भाग २ -अतिरिक्त तुकडी क्र. ३ ३. एम.एस्सी. भाग १ - फुड प्रोसेसिंग अॅण्ड पॅकेजिंग विद्यार्थी संख्या (२० वरुन ४०) ४. एम.एस्सी. भाग १ - कॉम्प्युटर सायन्स विद्यार्थी संख्या (२० वरुन ४०)
९१.	१७.	श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज, पाचगणी, ता.महाबळेश्वर, जि.सातारा.	अतिरिक्त तुकडी - बी.कॉम. भाग १ - अतिरिक्त तुकडी क्र. १ (इंग्रजी माध्यम)
९२.	१८.	रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित श्रीपतराव कदम महाविद्यालय, शिरवळ, ता.खंडाळा, जि.सातारा.	अतिरिक्त तुकडी - १. बी.ए. भाग १ - अतिरिक्त तुकडी क्र. १ २. बी.कॉम. भाग १ - अतिरिक्त तुकडी क्र. १
९३.	१९.	सातारा मराठा विद्याप्रसारक समाजाचे सातारा संचलित आर्टस अॅड कॉमर्स, कॉलेज सातारा.	अतिरिक्त तुकडी - बी. कॉम. भाग -२
९४.	२०.	रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅण्ड रिसर्च, वर्ये, सातारा	अतिरिक्त तुकडी - बी.बी.ए. भाग १ (८१ ते १६०)
९५.	२१.	रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित सदगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड, ता.कराड, जि.सातारा (स्वायत्त)	नवीन अतिरिक्त तुकडी - १. एम.एस्सी. भाग १ - कॉम्प्युटर सायन्स - अतिरिक्त तुकडी क्र. १ (३१ ते ६०) २. बी.कॉम. भाग १ - इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (एंटायर) - अतिरिक्त तुकडी क्र. ३ (१६१ ते २४०) ३. बी.सी.ए. भाग १ - अतिरिक्त तुकडी क्र. १ (८१ ते १६०) ४. बी.एस्सी. भाग १ - कॉम्प्युटर सायन्स (एंटायर) - अतिरिक्त तुकडी क्र. १ (८१ ते १६०) ५. एम.कॉम. भाग १ - अॅडव्हान्स्ड अकॉउंटन्सी - अतिरिक्त तुकडी क्र. १ (५१ ते १००)

			६. एम.एस्सी. भाग १ - ऑर्गॅनिक केमिस्ट्री - अतिरिक्त तुकडी क्र. ३ (६१ ते ८०) ७. एम.एस्सी. भाग १ - ऑनॅलिटीकल केमिस्ट्री - अतिरिक्त तुकडी क्र. २ (४१ ते ६०)
९६.	२२.	कोयना शिक्षण संस्था, पाटण बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण, ता.पाटण जि.सातारा.	अतिरिक्त तुकडी - एम.कॉम. भाग १ - अॅडव्हान्स्ड अकॉउन्टन्सी (५१ ते १००)
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव			
९७.	१.	श्री. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे भाउसाहेब ना. स.पाटील कला आणि मु.फ़ि.मु. अ.वाणिज्य महाविद्यालय धुळे आग्रा रोड देवपुर धुळे ता.धुळे जि. धुळे	बी.कॉम.-प्रथम वर्ष [१] एम.कॉम.-प्रथम वर्ष [१]
९८.	२.	विद्या भारती शैक्षणिक मंडळाचे अमरावती संचलीत, संत मुक्ताबाई कला वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर औरगाबाद इन्दोर महामार्ग मुक्ताईनगर ता.मुक्ताईनगर जि. जळगाव	बी.सी.ए.-प्रथम वर्ष [१]
९९.	३.	सोशल आणि कल्चरल असोशिएशन संचलित श्रीमती. नर्मदाबाई नागो चौधरी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुसुंबा ता-धुळे मु/पो. कुसुंबा ता.धुळे जि. धुळे	बी.एस.सी.-प्रथम वर्ष [१]
१००.	४.	आर.सी.पटेल एज्युकेशन ट्रस्टचे आर.सी.पटेल कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शिरपुर करवंद नाक्याजवळ, शिरपुर ता.शिरपुर जि. धुळे	एम.एस.सी. (कार्बनिक रसायन शास्त्र)- प्रथम वर्ष [१]
१०१.	५.	ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे भुसावळ कला व विज्ञान आणि पी. ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ जामनेर रोड आणि ए.एच.-४६ जवळ, ता.भुसावळ जि. जळगाव	बी.सी.ए.-द्वितीय वर्ष [१] बी.सी.ए.-तृतीय वर्ष [१]
१०२.	६.	सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धुळे संचलित वसंतराव नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ,शाहादा जि.नंदुरबार वसंतराव नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ,शाहादा जि.नंदुरबार ता.शाहादा जि. नंदुरबार	बी.एस.सी.-द्वितीय वर्ष [१]

१०३.	७.	ए एस एम एस सी एच सी आर्टस सायंस अँड एस जी पी कॉमर्स कॉलेज तळोदा ए एस एम एस सी एच सी आर्टस सायंस अँड एस जी पी कॉमर्स कॉलेज तळोदा ता.तळोदा जि. नंदुरबार	बी.एस.सी-तृतीय वर्ष [१]
१०४.	८.	नंदुरबार.तालुका विधायक समितीचे गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालय,नंदुरबार शनि मन्दिर रोड नंदुरबार. ता.नंदुरबार जि. नंदुरबार	बी.एस.सी-प्रथम वर्ष [१] एम.कॉम.-प्रथम वर्ष [१]
१०५.	९.	आर सी पटेल एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट शिरपुर धुळे करवंद नाका, शिरपुर ता.शिरपुर जि. धुळे	बी.बी.ए.-तृतीय वर्ष [१] बी.सी.ए.-तृतीय वर्ष [१]
१०६.	१०.	खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट अँड रिसर्च जळगांव, आयएमआर कॅम्पस , डीआयसी च्या मागे, एन.एच.६, जळगांव ता.जळगाव जि. जळगाव	बी.बी.ए.-प्रथम वर्ष [१] बी.बी.ए.-तृतीय वर्ष [१] बी.सी.ए.-प्रथम वर्ष [१] बी.सी.ए.-तृतीय वर्ष [१]
१०७.	११.	जी एच रायसोनी एज्युकेशनल फ़ाउंडेशन सोसायटी जी एच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ़ बीझनेस मॅनेजमेंट जळगांव गट क्रमांक ५७/१, शिरसोली रोड, मोहाडी, जळगांव ता.जळगाव जि. जळगाव	बी.बी.ए.-प्रथम वर्ष [१] बी.सी.ए.-प्रथम वर्ष [१]
१०८.	१२.	खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे एस. एस. मनियार विधी महाविद्यालय, जळगांव, आय.एम. आर. परिसर जळगांव, ता. जि. जळगांव	अतिरिक्त तुकडी बी.ए. एल.एल.बी. एल.एल.बी.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर			
१०९.	१.	श्री. ऐ. प. दि. जैन पाठशाळेचे हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, वालचंद हिराचंद मार्ग, अशोक चौक, सोलापूर - ४१३ ००६.	अतिरिक्त तुकडी बी.कॉम. भाग-३
११०.	२.	श्री. ऐ. प. दि. जैन पाठशाळेचे हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, वालचंद हिराचंद मार्ग, अशोक चौक, सोलापूर - ४१३ ००६.	अतिरिक्त तुकडी बी.कॉम. भाग-२

१११.	३.	श्रीराम शिक्षण संस्थेचे श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पानीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर - ४१३ ११३.	अतिरिक्त तुकडी बी.एस्सी. (ECS) भाग-१
११२.	४.	विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा विद्यानगर, करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर	अतिरिक्त तुकडी बी.कॉम. भाग-१
११३.	५.	संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संगमेश्वर कॉलेज सोलापूर (स्वायत्त महाविद्यालय) सात रस्ता, सोलापूर	अतिरिक्त तुकडी बी.बी.ए. भाग-३
११४.	६.	संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संगमेश्वर कॉलेज सोलापूर (स्वायत्त महाविद्यालय) सात रस्ता, सोलापूर	अतिरिक्त तुकडी बी.बी.ए. भाग-२
११५.	७.	संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संगमेश्वर कॉलेज सोलापूर (स्वायत्त महाविद्यालय) सात रस्ता, सोलापूर	अतिरिक्त तुकडी बी.सी.ए. भाग-१
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद			
११६.	१.	मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद	अतिरिक्त तुकडी बी.सी.एस. ०१ तुकडी
११७.	२.	मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद	अतिरिक्त तुकडी बी.एस्सी. संगणकशास्त्र ०१ तुकडी
११८.	३.	आदर्श शिक्षण संस्था संचलित कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरूर (का), ता. शिरूर (का) जि. बीड	अतिरिक्त तुकडी बी.एस्सी. ०१ तुकडी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड			
११९.	१.	समाज जागृती शिक्षण संस्थेचे संभाजी कॉलेज (कला, वाणिज्य व विज्ञान) लातूर बार्शी रोड, मुरुड, ता. जि. लातूर	अतिरिक्त तुकडी बी.कॉम.
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली			
१२०.	१.	डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स चंद्रपूर, जि. चंद्रपूर	अतिरिक्त तुकडी बी.एस्सी. भाग- १ इंग्रजी, मराठी, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, गणित
१२१.	२.	चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे जनता महाविद्यालय, चंद्रपूर, जि. चंद्रपूर	अतिरिक्त तुकडी बी.एस्सी. भाग- १ (इंग्रजी, मराठी, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, गणित)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर			
१२२.	१.	प्रेरणा कॉलेज ऑफ कॉमर्स रेसिमबाग चौक, नागपूर, ता. नागपूर शहर, जि. नागपूर - ४४० ०२४.	अतिरिक्त तुकडी १. विज्ञान - मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स माध्यम - इंग्रजी अपेक्षित विद्यार्थी संख्या - २२ तुकडी संख्या - १ अतिरिक्त तुकडी. २. वाणिज्य - बी.कॉम. माध्यम - इंग्रजी तुकडी संख्या - १ अतिरिक्त तुकडी.
१२३.	२.	डॉ. मधुकरराव वासनीक पी. डब्ल्यु. एस. कला व वाणिज्य महाविद्यालय, इंदोरा, कामठी रोड, नागपूर - ४४० ०२६.	अतिरिक्त तुकडी १. वाणिज्य - एम.कॉम. माध्यम - इंग्रजी अपेक्षित विद्यार्थी संख्या - ८० तुकडी संख्या - १ अतिरिक्त तुकडी.
१२४.	३.	डॉ. आर. जी. भोयर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेलू, नागपूर-वर्धा रोड, ता. सेलू, जि. वर्धा - ४४२ १०४.	अतिरिक्त तुकडी १. विज्ञान - मास्टर ऑफ सायन्स - झुलॉजी माध्यम - इंग्रजी अपेक्षित विद्यार्थी संख्या - २२ तुकडी संख्या - १ अतिरिक्त तुकडी. २. विज्ञान - मास्टर ऑफ सायन्स - बॉटनी माध्यम - इंग्रजी अपेक्षित विद्यार्थी संख्या - २२ तुकडी संख्या - १ अतिरिक्त तुकडी.
१२५.	४.	इंद्रप्रस्थ न्यु आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वर्धा बॅचलर रोड, नालवाडी, ता.जि. वर्धा - ४४२ ००१.	अतिरिक्त तुकडी १. विज्ञान - मास्टर ऑफ सायन्स - बायोटेक्नॉलॉजी माध्यम - इंग्रजी अपेक्षित विद्यार्थी संख्या २२ तुकडी संख्या - १ अतिरिक्त तुकडी. २. विज्ञान - मास्टर ऑफ सायन्स - केमेस्ट्री माध्यम - इंग्रजी अपेक्षित विद्यार्थी संख्या - २२ तुकडी संख्या - १ अतिरिक्त तुकडी.
१२६.	५.	लोक महाविद्यालय, बॅचलर रोड, प्रताप नगर, वर्धा, ता. वर्धा, जि. वर्धा - ४४२ ००१.	अतिरिक्त तुकडी १. वाणिज्य - बी.कॉम. माध्यम - इंग्रजी अपेक्षित विद्यार्थी संख्या - १२० तुकडी संख्या - १ अतिरिक्त तुकडी.

१२७.	६.	ताई गोळवलकर महाविद्यालय, तहसील कार्यालयाजवळ ता- रामटेक, जि. नागपूर - ४४१ १०६.	अतिरिक्त तुकडी १. विज्ञान - बॅचलर ऑफ सायन्स माध्यम - इंग्रजी अपेक्षित विद्यार्थी संख्या - १०० तुकडी संख्या - १ अतिरिक्त तुकडी.
१२८.	७.	श्रीम. सविताराणी नारायणदास जावधिया कला व वाणिज्य महाविद्यालय, देवळी, ता. देवळी, जि. वर्धा - ४४२ १०२.	अतिरिक्त तुकडी १. वाणिज्य - बी.कॉम. माध्यम - इंग्रजी अपेक्षित विद्यार्थी संख्या - १२० तुकडी संख्या - १ अतिरिक्त तुकडी

विवरणपत्र - ड
नवीन विद्याशाखा

अ.क्र	क्र.	संस्थेचे/ महाविद्यालयाचे नाव	प्रस्तावित नवीन अभ्यासक्रम/विषय
		मुंबई विद्यापीठ, मुंबई	
१.	१.	नवनीत एज्युकेशन सोसायटीचे नवनीत कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स ग्लीडरलेन म्युसिपल शाळा इमारत, बेलासिस पूल, रेल्वे स्टेशनच्या समोर, मुंबई सेंट्रल- ४०० ००८	नवीन विद्याशाखा १) बी. ए. (सायकॉलॉजी) (०-६०) २) बी. ए. (मल्टीमिडीया अँड मास कम्युनिकेशन) (०-६०)
२.	२.	निर्मल एज्युकेशन सोसायटीचे विद्या निकेतन कॉलेज ऑफ कॉमर्स पंत नगर, म्युनिसिपल स्कुल नं २, आचार्य अत्रे मैदानासमोर, घाटकोपर (पू), मुंबई- ४०० ०७५	नवीन विद्याशाखा १) बी . एस्सी (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (०-६०)
३.	३.	दि बॉम्बे सेंट पॉल सोसायटीचे सेंट पॉल इंस्टीट्यूट ऑफ कम्युनिकेशन एज्युकेशन फॉर व्युमन, सेंट पॉल मिडीया कॉम्प्लेक्स, २४ रोड, टीपीएस ३, बांद्रा (प), मुंबई- ४०० ०५०	नवीन विद्याशाखा १) बी. कॉम (०-१२०) २) बी. एम. एस. (०-६०)
४.	४.	रामजी असर विद्यालयाचे लक्ष्मीचंद गोलवाला कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्स एम. जी. रोड, घाटकोपर (पू), मुंबई- ४०० ०७७	नवीन विद्याशाखा १) बी. एम. एस (०-६०) २) बी. एस्सी (कॅम्प्युटर सायन्स) (०-६०) ३) बी. एस्सी (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (०-६०)
५.	५.	कला विद्यालया संस्थेचे नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, म्हाडा वर्ल्ड बँक प्रोजेक्ट, एज्युकेशनल, प्लॉट नं एम ३, आर एस सी १९, गायकवाड नगर, मालाड (प), मुंबई- ४०० ०९५	नवीन विद्याशाखा १) बी. एस्सी (इलेक्ट्रॉनिक्स) (०-६०) २) बी. एस्सी (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (०-६०)
६.	६.	निर्मल एज्युकेशन सोसायटीचे निर्मल डिग्री कॉलेज ऑफ कॉमर्स	नवीन विद्याशाखा १) बी एस्सी (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (०-६०)

		४ था मजला, बी. एम. सी. स्कुल बिल्डींग, एम. जी रोड, बोरा कॉलनी जवळ, कांदिवली (प), मुंबई- ४०० ०६७	
७.	७.	सेंट पॉल कॉलेज, अशोलपाडा, ता. अंबरनाथ, पो. उल्हासनगर, जि. ठाणे- ४२१ ००४	नवीन विद्याशाखा १) बी. एस्सी (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (०-६०)
८.	८.	ओस्वाल शिक्षण अँड राहत संघ संचालित मानसी भरत गडा डिग्री कॉलेज ऑफ कॉमर्स, भिवंडी रोड रेल्वे स्टेशन जवळ, महावीर चौक, अंजूर फाटा, भिवंडी, जि. ठाणे- ४२१ ३०५	नवीन विद्याशाखा १) बी ए (०-१२०) २) बी एम एस (०-६०) ३) बी एस्सी (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (०-६०)
९.	९.	शूर्परखा एज्युकेशनल अँड मेडीकल ट्रस्टचे एम बी हॉरीस कॉलेज ऑफ आर्ट्स ए ई काळसेकर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट नवायत नगर, नालासोपारा (प), ता. वसई, जि. पालघर- ४०१ २०३	नवीन विद्याशाखा १) बी एस्सी (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (०-६०)
१०.	१०.	वाडा निर्मिती एज्युकेशन सोसायटीचे विद्या वारिधी डिग्री कॉलेज आर्ट्स, कॉमर्स पंचम विद्यालयाजवळ, अचोले, नालासोपारा (पू), जि. पालघर- ४०१ २०९	नवीन विद्याशाखा १) बी एस्सी (हॉस्पिटलिटी स्टडीज)(०-६०) २) बी एस्सी (डेटा सायन्स) (०-६०)
११.	११.	श्रीमती के. एल. टी. एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती के. एल. तिवारी डिग्री कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स सर्वे नं १८०, १८५, मदर मेरी हायस्कुल जवळ, श्रीप्रस्थ, नालासोपारा (प), ता. वसई, जि.पालघर-४०१ २०३	नवीन विद्याशाखा १) बी एस्सी (०-१२०) २) बी एस्सी (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (०-६०)
१२.	१२.	बुर्हाणी महाविद्यालय १० नेस बीट रोड, सेंट मेरी हायस्कुलच्या मागे, माझगाव, मुंबई- ४०० ०१०	नवीन विद्याशाखा १) बी. एस्सी. (०-१२०) २) बी. एस्सी (बायो-टेक्नॉलॉजी) (०-६०) ३) बी. एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) (०-६०)

१३.	१३.	बंटस संघाचे रामनाथ पाय्यडे कॉलेज ऑफ हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट स्टडीज, शशी मोनमोहन शेटी हायर एज्युकेशन कॉम्प्लेक्स, बंटारा भवन मार्ग समोर, कुर्ला (पू), मुंबई- ४०० ०७०	नवीन विद्याशाखा १)बी. ए. (कलीनरी आर्टस) (०-६०)
१४.	१४.	रामजी असर विद्यालयाचे लक्ष्मीचंद गोलवाला कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्स एम. जी. रोड, घाटकोपर (पू), मुंबई- ४०० ०७७	नवीन विद्याशाखा १) बी. ए. (०-१२०)
१५.	१५.	आई. वी. वाय. वर्ल्ड कॉलेज डॉक्टर ए. एस. गावडे मार्ग, नायडू कॉलनी, पंत नगर, घाटकोपर (पू), मुंबई- ४०० ०७५	नवीन विद्याशाखा १) बी. एस्सी (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (०-६०)
१६.	१६.	तुलसी शिक्षण प्रसारक मंडळाचे आर्दश नाईट कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कस्तुरी विद्यालय कॅम्पस, दत्त मंदीर रोड, भांडूप (प), मुंबई- ४०० ०७८	नवीन विद्याशाखा १) बी. एस्सी (इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी) (०-६०)
१७.	१७.	अंजुमन-ई-इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स लोकमान्य टिळक रोड, बाजार पेठ, मुरुड जंजिरा, जि. रायगड- ४०२ ४०१	नवीन विद्याशाखा १) बी कॉम (अकाउंटिंग अँड फायन्यास) (०-६०) २) बी एम एस (०-६०)
१८.	१८.	विद्या मंदीर मंडळाचे मातोश्री सुमती टिपणीस कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्स ममदापूर, नेरळ, ता. कर्जत जि रायगड- ४१० १०१	नवीन अभ्यासक्रम १) बी कॉम (अकाउंटिंग अँड फायन्यास) (०-६०) २) एम कॉम (अॅडव्हान्स अकाउंटन्सी) (०-६०)
१९.	१९.	रयत शिक्षण संस्थेचे वीर वाझेकर आर्टस, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज महालन विभाग, फुंडे, उरण-पनवेल रोड, ता. उरण, जि. रायगड-४०० ७०२	नवीन अभ्यासक्रम १) एम. एस्सी (झुलॉजी) (०-२०) २) एम.एस्सी (ऑर्गॅनिक केमिस्ट्री) (०-२०)

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई.			
२०.	१.	बळीराजा बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, देवगिरी महिला महाविद्यालय, खापर पांगरी, ता. व जि. बीड ४३१ १२२	नवीन विद्या शाखा बी.डिझाईन
२१.	२.	सरस्वती बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, काव्या महिला महाविद्यालय, अंबेजोगाई, जि. बीड	नवीन विद्या शाखा बी. एस्सी
२२.	३.	सरस्वती बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, काव्या महिला महाविद्यालय, अंबेजोगाई, जि. बीड	नवीन विद्या शाखा बी. एस्सी. होम सायन्स फॅशन अपैरल डिझाईन
२३.	४.	सरस्वती बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, काव्या महिला महाविद्यालय, अंबेजोगाई, जि. बीड	नवीन विद्या शाखा बी.डिझाईन
२४.	५.	सरस्वती बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, काव्या महिला महाविद्यालय, अंबेजोगाई, जि. बीड	नवीन विद्या शाखा बी. एस्सी क्लिनिकल लॅबोरेटरी सायन्स
२५.	६.	बळीराजा बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, मातोश्री महिला महाविद्यालय, देवपे, ता-मुरबाड, जि-ठाणे	नवीन विद्याशाखा बी. डिझाईन
२६.	७.	श्री. मोहोटादेवी शिक्षण संस्था, वर्धा प्रगती महाविद्यालय, तिसगांव, ता. व जि. औरंगाबाद - ४३१ ००१.	नवीन विद्याशाखा बी. डिझाईन
२७.	८.	जिजामाता ग्रामीण विकास व शिक्षण संस्था, वर्धा सुप्रिया महिला कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेज, सावरखेडा रोड, भोंडे पेट्रोल पंपजवळ, जाफ्राबाद, जालना - ४३१ २०६.	नवीन विद्याशाखा बी. डिझाईन

२८.	९.	दृष्टी समाजसेवी संस्था, वर्धा विद्यानिकेतन महिला महाविद्यालय, गोधनी रोड, हरनामसिंग कॉम्प्लेक्स जवळ, यवतमाळ, ता. जि. यवतमाळ - ४४० ०३२.	नवीन विद्याशाखा बी. डिझाईन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे			
२९.	१.	पुनला सेंट विन्सेंट पत्ता २००४ सेंट विन्सेंट पुणे (महानगर पालिका हद्द) जि: पुणे	नवीन विद्याशाखा बी.ए
३०.	२.	मराठा विद्या प्रसारक समाज कला व वाणिज्य महाविद्यालय खेडगाव पत्ता: मु.पो.खेडगाव, ता.दिंडोरी जिल्हा. नाशिक ता.: दिंडोरी जि: नाशिक	नवीन विद्याशाखा विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी. - बी.एस्सी. -
३१.	३.	मराठा विद्या प्रसारक समाज कर्मवीर रावसाहेब थोरात कला व वाणिज्य महाविद्यालय वणी पत्ता: वणी ता.: दिंडोरी जि: नाशिक	नवीन विद्याशाखा विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी. - बी.एस्सी. -
३२.	४.	नव सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे कै. भागुबाई पिंगळे आर्ट्स व कॉमर्स रात्र महाविद्यालय, चाकण पत्ता: ९४/११३ चक्रेश्वर मंदिराजवळ चाकण ता. खेड जि. पुणे ४१०५०१ ता.: खेड जि: पुणे	नवीन विद्याशाखा विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी. - बी.एस्सी. -
३३.	५.	शिक्षण प्रसारक मंडळ साहेबराव शंकरराव ढमढेरे कला वाणिज्य महाविद्यालय पत्ता: तळेगाव ढमढेरे ता.: शिरूर जि: पुणे	नवीन विद्याशाखा विज्ञान व तंत्रज्ञान - बी.एस्सी. - बी.एस्सी. -
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर			
३४.	१.	श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले, ता.पाटण, जि.सातारा.	नवीन विद्याशाखा विज्ञान विद्याशाखा - बी.एस्सी. भाग १
३५.	२.	शिक्षण मंडळ, कराड संचलित महिला महाविद्यालय, मंगळवार पेठ, कराड, ता.कराड, जि.सातारा.	नवीन विद्याशाखा विज्ञान विद्याशाखा - बी.एस्सी. भाग १

३६.	३.	शिक्षण समिती कसबा नेसरी ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय, नेसरी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर	नवीन विद्याशाखा विज्ञान
३७.	४.	रयत शिक्षण संस्था, सातारा सौ. मंगलताई रामचंद्र जगताप महिला महाविद्यालय, उंब्रज, ता. कराड, जि. सातारा	नवीन विद्याशाखा विज्ञान - बी. एस्सी . भाग-१
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव			
३८.	१.	निजामपूर जैताने शिक्षण प्रसारक मंडळाचे, जगन्नाथ कडवादास शाह आदर्श महाविद्यालय, निजामपूर जैताने निजामपूर जैताने ता- साक्रि जि.धुळे ता.साक्री जि. धुळे	नवीन विद्याशाखा वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम.
३९.	२.	श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळ संचलित के. नारखेडे कॉलेज ऑफ सायन्स, भुसावळ, शारदा नगर, भुसावळ, जि. जळगांव	नवीन विद्याशाखा वाणिज्य - बी.कॉम.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर			
४०.	१.	प्रेरणा कॉलेज ऑफ कॉमर्स रेशिमबाग चौक, नागपूर, ता. नागपूर शहर, जि. नागपूर - ४४० ०२४.	नवीन विद्याशाखा १. बी.ए. (मराठी, हिंदी, इंग्रजी, सप्लिमेंटरी इंग्लिश, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, गृहअर्थशास्त्र, इंग्रजी वाड:मय, पब्लिक अँडमिनिस्ट्रेशन) माध्यम इंग्रजी, विद्यार्थी संख्या - १२० २. एम.ए. (इंग्रजी) माध्यम - इंग्रजी, विद्यार्थी संख्या - ८०
४१.	२.	श्रीमती सविताराणी नारायणदास जावधिया कला व वाणिज्य महाविद्यालय, देवळी ता. देवळी, जि. वर्धा - ४४२ १०२.	नवीन विद्याशाखा १. बी.एस्सी. (रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, गणित, सांख्यिकीशास्त्र, संगणक विज्ञान, इंग्रजी, मराठी, बायोलॉजी, मत्स्य व मत्स्यपालन, फॉरेन्सिक सायन्स) माध्यम - इंग्रजी, विद्यार्थी संख्या - १२०

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद			
४२.	१.	शिवसागर सेवाभावी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, कला महाविद्यालय, नांदुरघाट, ता. केज, जि. बीड	नवीन विद्याशाखा विज्ञान
४३.	२.	जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, शिवाजीनगर, गढी, ता. गेवराई, जि. बीड	नवीन विद्याशाखा वाणिज्य
४४.	३.	आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के.टी. पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, उस्मानाबाद	नवीन विद्याशाखा बी.सी.ए.

२. अटी व शर्ती :

- उपरोक्त विवरणपत्रात ज्या अनुदानित महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रम/ विषय/ विशेषस्तर विषय अतिरिक्त तुकडी, नवीन विद्याशाखा मंजूर करण्यात आलेल्या आहेत त्या कायम विनाअनुदान तत्वावरील असल्याने सदर मान्यतेच्या अनुषंगाने अशा महाविद्यालयांना अनुदान तत्वावर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मागणी करता येणार नाही.
 - उपरोक्त प्रमाणे ज्या महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रम/ विषय/ विशेषस्तर विषय, अतिरिक्त तुकडी, नवीन विद्याशाखा मंजूर करण्यात आलेल्या आहेत, त्या महाविद्यालयांनी त्यांच्या विभागीय सहसंचालकांकडे ते भविष्यात कोणत्याही परिस्थितीत अनुदानाची मागणी करणार नाहीत असे हमीपत्र रु. १००/- च्या नॉन ज्युडीशियल स्टॅंप पेपरवर सादर करावे.
 - महाविद्यालयाने हमीपत्र सादर केल्याशिवाय किंवा तसे विभागीय सहसंचालकांचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय संबंधित विद्यापीठाने संलग्नतेची प्रक्रिया सुरु करू नये.
 - महाविद्यालयांनी, संबंधित विद्यापीठाने विहित केलेल्या निकषांनुसार व विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अध्यापक/ कर्मचारी वर्ग नेमणे आवश्यक असून, इतर सर्व आवश्यक पायाभूत सोयी उपलब्ध कराव्यात व त्याची खात्री विभागीय सहसंचालकांनी करावी आणि तदनंतरच उपरोक्त अट क्र. २ मधील प्रमाणपत्र विद्यापीठास द्यावे.
 - महाविद्यालयाने कोणत्याही परिस्थितीत मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नयेत.
 - विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (अॅफिलिएशन ऑफ कॉलेजस बाय युनिव्हर्सिटीज रेग्युलेशन २००९ मध्ये महाविद्यालयांना संलग्नीकरण देण्याबाबत विहित निकषांची पूर्तता केल्याशिवाय संबंधित महाविद्यालयांना संलग्नीकरण देण्याची कार्यवाही विद्यापीठाने करू नये.
३. विद्यापीठांनी संलग्नीकरण देण्याबाबत आवश्यक असलेली पुढील कार्यवाही करण्यापूर्वी शासन मान्यता आदेशांचे अवलोकन केल्याशिवाय व विभागीय सहसंचालकाचे अट क्रमांक २ मधील प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय संलग्नता देण्याची प्रक्रिया सुरु करू नये. विद्यापीठांनी संलग्नतेबाबतचा पूर्तता अहवाल संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे व संबंधित विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांना पाठवावा.

४. मंजूर करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रम / विषय/ विशेषस्तर विषय, अतिरिक्त तुकडी, नवीन विद्याशाखांच्या अनुषंगाने संबंधित विद्यापीठांनी व विभागीय सहसंचालकांनी नियतकालिक आढावा घेऊन सदर नवीन अभ्यासक्रम / विषय/ विशेषस्तर विषय, अतिरिक्त तुकडी, नवीन विद्याशाखांमध्ये मंजूर विद्यार्थी संख्येच्या ५०% किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी दिसून आल्यास सदर नवीन अभ्यासक्रम / विषय/ विशेषस्तर विषय, अतिरिक्त तुकडी, नवीन विद्याशाखांची मान्यता रद्द समजून तसे शासन व विद्यापीठाच्या माहितीने विभागीय सहसंचालकांनी आदेश काढावेत. मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ, नागपूर येथे दाखल झालेल्या याचिका क्रमांक २४४६/२०१३ व २४४८/२०१३ मध्ये उपस्थित केलेल्या बाबी विचारात घेता या अटी संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठ व विभागीय सहसंचालक यांची राहिल.

५. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०८०८१८२५३०९८०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(द. रा. कहार)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव.
२. मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव.
३. प्रधान सचिव (उ. व तं. शि.), मंत्रालय, मुंबई.
४. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
५. कुलसचिव, सर्व अकृषी विद्यापीठे, महाराष्ट्र राज्य.
६. सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य.
७. विशि-३/विशि-४ कार्यासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
८. संबंधित संस्था (विद्यापीठामार्फत)
९. निवडनस्ती (मशि-४)